

## नैसर्गिक अन्न (खाद्य)



मूळ इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेल्या निवडक लेखांचे मराठी मध्ये संकलन



डिसेंबर २०१७ अंक २

लीजा-इंडिया हे नियतकालिक अ.एम.ई. फाऊंडेशन तरुण प्रकाशित केले जाते. त्याची आदृती मराठी भाषेत युवा रुख असोसिएशन, नागपूर मार्पल लेखांचा मराठी अनुवाद करून प्रकाशित केली जाते.

#### मुख्य संपादक

के.ही. एस.प्रसाद  
अ.एम.ई.फाऊंडेशन

व्यवस्थापकीय संचालक  
टी.एम.राणा  
अ.एम.ई.फाऊंडेशन

#### मराठी संपादन

दत्ता पाटील  
युवा रुख असोसिएशन, नागपूर

#### अनुवाद समन्वयन

पूर्णीमा अ.एम.ई.फाऊंडेशन

मुवा रुख असोसिएशन  
23, दातीर निवास, न्यू अमरनार, चिखली रोड,  
मानेवाडा रिंग रोड, नागपूर - 440034.  
फोन : +91-712-2743972 / 2743986

ईमेल : [info@yraindia.org](mailto:info@yraindia.org)  
वेबसाईट : [www.yraindia.org](http://www.yraindia.org)

अ.एम.ई. फाऊंडेशन  
नं. 204, 100 फूट रिंग रोड, 3 फेज,  
बनश्करी, 2 रा ब्लॉक, 3 री स्टेज,  
बंगलोर - 560085, भारत  
फोन : +91-080-2669 9512, +91-080-26699522  
फैक्स : +91-080-2669 9410  
ईमेल : [leisaindia@yahoo.co.in](mailto:leisaindia@yahoo.co.in)  
वेबसाईट : [www.leisaindia.org](http://www.leisaindia.org)

मुद्रक : दिनेश गांधी, नागपूर गो. 9422119631

मुख्य पृष्ठ फोटो : [ishafoundation](http://ishafoundation)

लीजा इंडिया हे जागीरी शेती नेटवर्क चा एक भाग आहे. भारताच्ये हे नियतकालिक इंग्रजी, कॅन्ड, लॅन्च, हिंदी, तेलुगु, ओरिया, पंजाबी व मराठी भाषेतून लाभले जाते. भारताचीवर ते तीनी अभियान, परिवाम अभियान, पूर्व अभियान, आझील व घीन या देशातून प्रकाशित होते.

नियतकालिकीत लेखन तपशील योग्य व काटेकर अल्याची काढीली संपादकांनी घेणारी आहेत. यानुसारूप लेखांनी नवे व अनुवाद हे लेखांनारे वैयिकीत असतील. तसेच लेखांच्या संरोक्ष स्त्री इतरांपासून मुख्य हस्ती प्रसारीत करून्याची खुरी परवानगी आहे.

**अ.एम.ई. फाऊंडेशन पारंपारिक झान व नवनवीन तंत्रज्ञान योग्य संगम करून अत्यत्य बाह्य लागीतीच्या तत्वावर मैसरिंग संसाधनाचे उत्तम व्यवस्थापन सुनिश्चित करीत शाखत उपजिजिकेता प्रोत्साहन देणारी संस्था आहे. हया हेतुने वर्खन भागात ही संस्था तहान व छोट्या शेतकरी कुरुंवासोबत, शिक्षण, प्रशिक्षण, पारंपारिक झान साठवण, विविध संस्था संघटना सोबत अनुभवाती देवाव घेवाण करीत शेती पद्धतीचे विविध पर्याय सातत्याने शोधत असते. अगदी तज्जगाळत जाऊन गावातील इच्छुक शेतकऱ्यांसोबत त्यांना विविध फायदेशीर पर्याय उत्तरव्य करून देण्याचे प्रयत्न हया संरथेतर्के केले जातात. असा ठिकाणी इतर अनेक शेतकरी, संस्था-संघटनांना शिकायाची संघी म्हणून कार्यक्रम आयोजित केले जातात.**

**युवा रुख असोसिएशन** ही संस्था नैसर्जिक संसाधनाच्या संवर्धनासोबत त्यांच्या योग्य व्यवस्थापनावर आधारित ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात गरिबीवर नात करून्याची नवांवीन उपजिजिकेचे प्रयोग व पर्याय निर्माण करून यास लहान शेतकरी, शेतमज्जर, आदिवासी व ग्रामीण गरीब समुदायांमधून करीत असते. यामध्ये माहितीसाठी किंवा प्रयत्न केले जातात. शेती व शेतकरी संवर्धन विविध प्रश्नांवर योग्य ते निर्णय व बदल घडवण्याचा विशेष प्रयत्न इतर राज्य व राज्यीय पालकीकरील संघटनांना सोबत केले जातात. लीजा इंडियांचे नियत कालिक मराठी मध्ये प्रकाशित करून्याचा उपक्रम हा देखिल त्याचाच इक भाग आहे.

#### प्रिय वाचक,

लीजा इंडिया टीम तरफे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. डिसेंबर २०१७ चा लीजा मराठी अंक आपल्या पंर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्या बहल क्षमस्व. सदर अंकामध्ये नैसर्जिक रित्या अनेक विविध झांडापासून, वेलीपासून व बनस्पतीकदून उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या खाचात्राचे अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक वातावरणात आपोआप निर्माण होणाऱ्या बनस्पती, ज्यांची शेती केली जात नाही, किंती प्रकाशित असतात; किंती प्रमाणात मिळतात; त्या एक मेकाशी कशा सुसंगत असतात; हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी त्या कशा उपयोगी असतात याची मांडणी या अंकातील लेखांमध्ये वाचायला मिळेल. अशा बनस्पतीचे, झांडाचे सर्वर्धन महत्वाचे आहे. पण त्या कडे दूरीक होत आहे व कांही ठिकाणी अशा प्रजाती नष्ट केल्या जात आहेत किंवा नष्ट होत आहेत व त्यामुळे निसर्गातील असे महत्वाचे खाद्यान्न स्तोत्र लुप्त पावत आहे. केवळ शेती करून उत्पादन केलेले धन धान्य म्हणजे आपले अन्न हे किंती योग्य आहे त्याची पडताळणी घेण्यास हे लेख उपयुक्त ठरतील. याबाबत शासन, प्रशासन स्तरावर संशोधने व्हावी लोकांनी जागरूक राहून त्याकडे जास्त लक्ष द्यावे हा उद्देश या लेख प्रकाशनाच्या मागे आहे.

आपण या अंकातील लेख वाचून त्या बाबत आपली लेखी प्रतिक्रिया लवकर कळवावी. आम्ही निवडक प्रतिक्रिया आपल्या नावा सह पुढिल अंकात प्रकाशीत करू.

#### संपादक मंडळ

**लीजा** म्हणजेच वाहेगील तागीतीचा अत्यत्य बापर व शाखत शेती प्रणाली होय. ज्या शेतकऱ्यांना पर्यावर्गिंय संतुलन न विघडविला शेती उत्पादन व उत्पन्न वाहवायचे आहे अशा शेतकऱ्यांनांती हा एक तोंडिक व तामाजिक पर्याय आहे. स्थानिक संसाधनाचा व नैसर्जिक प्रगती यांचा शेती प्रणाली मध्ये याचायोग्य बापर आणि गरज पडल्यास केवळ काही बाहु तागीतीचा सुरक्षित व सक्षम बापर ही जीवाये तत्त्व आहे. खवतःचे उपजत झान, कौशल्य, मूल्ये व संरक्षितीच्या आधारावर आपले भविष्य उज्ज्वल करून्याची उर्मी असतोल्या महिले व पुराव शेतकऱ्यांचे हे एक उर्जास्थान आहे. शेतकरी आणि संबंधित घटकऱ्यांच्या सहभागी पद्धतीने क्षमताबद्दी करून्यारे हे एक माध्यम आहे. लंगेदर शेती प्रणाली सुधारणा व बदलत्या गरजांनुसार त्या मध्ये बदल करणे आणि होणारे बदल योग्य प्रकारे आत्मसात करून्याचांती लीजा हे एक मार्गदर्शक आहे. लीजाद्वारे शेतीच्या पारंपारिक झान व शास्त्रीय झानाचा कळजीपूर्वक मिलाय केला जातो व पुढे त्या आधारावर आवश्यक घेण्ये दोरणे तथार करून्याचांती प्रयत्न केला जातो. अशा योरांगाच्या बापर, प्रसार, प्रचार करून्याचे देखिल हे साधन आहे. लीजा ही एक संकल्पना आहे, एक दृष्टीकोन व राजांशीय संदेश काही आहे.

**MISEREOR** founded in 1958 is the German Catholic Bishops' Organization for Development operation. For over 50 years MISEREOR has been committed to fighting poverty in Africa, Asia and Latin America. MISEREOR's support is available to any human being in need - regardless of their religion, ethnicity or gender. MISEREOR believes in supporting initiatives driven and owned by the poor and the disadvantaged. It prefers to work in partnership with its local partners. Together with the beneficiaries, the partners involved help shape local development processes and implement the projects. This is how MISEREOR, together with its partners, responds to constantly changing challenges. ([www.misereor.de](http://www.misereor.de), [www.misereor.org](http://www.misereor.org))

## ०४-०५ नैसर्गिक रित्या तयार होणाऱ्या अन्नाचे महत्व.

**Debjeet Sarangi**

हवामान बदलाऱ्या संकटात जंगलाकडे फक्त 'कार्बनचा साठा, म्हणून पाहीले जात आहे. जंगले ही अन्नाची भांडारे असून कित्येक गरीब जमातीसाठी त्यांचा उपयोग होतो. त्याला योग्य आधार दिला तर नैसर्गिक खाद्य बदलत्या हवामान संकटात अन्नाच्या असुरक्षितेचा उपाय होऊ शकतो.



## ०६-०७ नैसर्गिक अन्न (खाद्य) छुपा खजिना

**Anshuman Das**

झारखंड राज्यातील पहारिया जमातीच्या आहारातून जंगली नैसर्गिक अन्नाचा वाटा घसरत आहे. या नैसर्गिक अन्नाचे संवर्धन, साठवणूक व ग्रक्रिया करून आदिवासींच्या आहारात पुन्हा स्थान मिळवून देवून आहातील विविधता तसेच उपासमारी आणि कृषिकलासारख्या समस्या वर मात्र करणे शक्य झाले.



## ०८-११ कडधान्य पंचायत

कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता साध्य करणे

**R.S. Shanthakumar Hopper and K. Thachinamurthy**

कडधान्य पंचायत हा शास्त्रवृत्त उत्पादन, मूल्यवर्धन व विपणन करण्यासाठी एकातिक्षिक हिण्ठिकोन आहे तामिळनाडूतील एक शेतकरी उत्पादक कंपनीचा हा पुढाकार ढार्टीच्या उत्पादनात स्वयंपूर्णतेच्या हड्डीने वाढाचाल करीत आहे.



## १२-१५ शेतापासून शेती व्यवस्थेकडे कोठे आहे आपची मोजपटी?

**Anshuman Das**

पर्यावरणाभिमुख शेती नियोजन करणारा शेतकरी उत्पादन, आहार व कमाई याच्या पलीकडे जाऊन अनेक फायदे मिळवतो. आणि म्हणूनच अशा पर्यावरणीय शेतीचे फायदे समजून घेण्यासाठी वेगळीची मोजपटी लावाची लागेल.



## १६-१७ दृष्टीपलिकडची उत्पादने

**Chandrashekara U.M. and Reshma P. K.**

अशी काही पिके आहेत की ज्यांची लागवड केल्या जात नाही. परंतु ते खाण्यायोग्य असतात. ज्यात मोठ्या प्रमाणात योषक तत्त्वे व औषधीय गुणधर्म असतात. या पिकांना हड्डीपलिकडची उत्पादने म्हणता येईल. अशी पिके कुटुंबाऱ्या उत्पन्नासोबतच आपल्या पोषणासाठी आवश्यक अन्न घटक सुन्दर पुरवितात.



## १८-२० लहान शेतकऱ्यामध्ये बाजाराशी वाटाधाटी करण्यासाठी क्षमता वृद्धी

**Debaranjan Pujahari and Aarti Dayal**

माहीती ज्ञान व बाजारातील संधी उपलब्ध करून देकून छोट्या छोट्या शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यामध्ये टेक्नोसल्वर्ह सारख्या स्वयंसेवी संस्था महत्वाचे योगदान देत आहेत. त्यांच्या विविध प्रयोगाद्वारे विहार मधिल लहान शेतकऱ्यांना, जे शेतकरी कंपनीचे भागीदार आहेत, बाजाराशी एकत्रीत वाटाधाटी करण्याच्या प्रक्रियेत त्यांची ताकत वाढल्याचे निर्दर्शनास आले.



# नैसर्गिक रित्या तयार होणाऱ्या अन्नाचे महत्व.

Debjeet Sarangi

हवामान बदलाऱ्या संकटात जंगलाकडे फक्त 'कार्बनचा साठा, म्हणून पाहीले जात आहे. जंगले ही अन्नाची भांडारे असून किंत्येक गरीब जमार्टीसाठी त्यांचा उपयोग होतो. त्याला योग्य आधार दिला तर नैसर्गिक खाद्य बदलत्या हवामान संकटात अन्नाच्या असुरक्षितेचा उपाय होक शकतो.

जंगले नैसर्गिक अन्नाचे समृद्ध स्रोत आहेत, जसे खाता येक शकणारी फुले, फळे, विद्यार्थी, मशरूम, बांबूची फुटवे, कंद मुळे, पक्षी, मध आणि खाण्या योग्य कीटक इत्यादी. रायगड जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी जबल्यास ३० प्रकारच्या पिकांची एका वर्षात लागवड करतात आणि ते विविधतेसाठी जंगलावर विश्वास ठेवतात. आदी नावाचा शेतकरी म्हणतो, "आम्ही जंगलासोबत कधीही तुलना करू शकत नाही. आम्ही ४० प्रकारचे पिके लावतो परंतु जंगलात २०० प्रकारचे खाद्य उपलब्ध आहे." जंगलात, उन्हाच्यात विस्तीर्ण प्रकारचे खाद्य तयार होते. विशेषत: फळे तर पावसाच्यात बांबूची अंकुर आणि मशरूम तयार होतात. हिवाच्यात विविध कंदमुळे तयार होतात. तार्दिगपाई गावातील वयस्क आदिवासी महिला परवती पुसिका म्हणते, "जंगले आमची आई आहे. वर्षातील अत्यंत वाईंट तीन महिन्यात माझ्या गावातील लोक कंदमुळे, बांबूची अंकुर, हिरव्या बनस्पती आणि मधावर विसंबून असतात."

कुटुंबाच्या आहाराविषयक गरजा भागवून यातील बरीच नैसर्गिक खाद्य कुटुंबाच्या कमाईचे साधन आहेत. "जेव्हा आमच्या घरात पैसा नसतो तेव्हा जंगलात वाढलेली हठद विकून तेल किंवा मीठ वाजारातून आणतो." असे आदी महणाला. नैसर्गिक खाद्य स्वातंत्र्याची, आदर आणि स्वाभिमानाची जाणीव करून देतात. त्याहीपेक्षा महत्वाचे सावकारी पाशापासून मुक्त ठेवतात.

म्हणून आम्ही कृषीशास्त्र म्हणजे निवडक पिके लावून उत्पादन घेणे अशी तोडकी व्याख्या मान्य करावी काय? त्यात आम्ही मशागत केलेली शेती व सभोवतालची जागा, कुरणाऱ्यी जागा, जंगलाची जागा, पाणवर्ते आणि घराची जागा वगळावी काय? 'अन्नधान्य उत्पादन' म्हणजे केवळ 'मशागत' करून पिकवलेले पिक होते काय? खाद्य अन्न गोळा करणे व संवर्धन करणे म्हणजे जिवंत शेती होय.

जंगली खाद्याची कुटुंबाच्या आहारात भूमिका

रोजच्या आहारात जंगली खाद्याची भूमिका काय आहे हे समजाऱ्यासाठी लिव्हॉर्ग फार्म संस्थेने २०१३ साली ओडिशातील रायगड जिल्ह्यात



आदीवासी कुटुंबात रोजच्या जेवनात जंगलात निर्माण होणारे अन्न असतो अभ्यास केला. अभ्यासात असे आढळून आले की जुळे २०१३ च्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबर २०१३ पर्यंत जंगलात १२१ प्रकारचे विविध जंगली खाद्य जमा करण्यात आले. सर्वसाधारणपणे प्रत्येक कुटुंबामार्गे ४.५६ किलो खाद्य जमा करण्यात आले. ज्यात २१ ते ६९ प्रकारचे खाद्य पदार्थ होते. सहा खेड्यांमध्ये सरासरी ०.७२५ किलो जंगली खाद्य रोजच्या आहारात समाविष्ट होते. ह्याचे प्रमाण शिविरेल्या अन्नापैकी १२ ते २४.४% असे होते. खेड्याच्या वैशिष्ट्यानुसार आणि जंगलाच्या जैवविविधतेनुसार या जमाती २०% ते ५०% जंगली खाद्यावर अवलंबून असतात.

जंगलातून जमा करण्यात येणाऱ्या खाद्यांपैकी त्यात कंदाचा मोठा वाटा असतो. केटा नावाचे कंद स्थानिक जमातीसाठी अवर्षणात खाद्य म्हणून महत्वाचे आहे. पीटा कोळा हे ४-५ महिन्यापर्यंत साठवून ठेवता येते. दुष्काळाच्या वर्षात लागवडीखालील पीक बुडाच्यास ही कंदे आणि इतर जंगली खाद्ये अन्नाची महत्वाची भूमिका पार पाडतात. त्याच्यातिरिक्त, ग्रामस्थांनी २२ पेक्षा जास्त हिरव्या भाजीपाला आणि १२-१५ विविध फळे जंगलातून जमा केले.

सहसा गावकरी जंगलामध्ये गटा गटात जाऊन खाद्य गोळा करतात. जमा केलेल्या जिव्रसाला वाढून घेतात. जर कोणी जाऊ शकत नसल्यास त्याला मुळा वाटा देतात. कोणालाही सोडत नाही. प्रत्येक खेड्यासाठी परंपरागत स्वीकृत सीमा व कोणते जंगल कोणत्या गावातील लोकांनी वापरायचे हे आपसात ठरलेले असते. खेड्यातील प्रत्येक सदस्याला जंगल, झेरे, वृक्षवळी आणि पर्यावरणातील इतर संसाधनावर समान हक्क आहे. जर एखाद्या खेड्यातील व्यक्ती शेजारील भागातील बांबूची फुटवे आणण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

## घटणारी जंगलाचे संसाधने

प्रत्यक्ष अनुभव आणि समाजातील चर्चेनुसार असे दिसून येते की, जंगले उजाड पडली असून त्या ठिकाणी सागवान, बांबू आणि करंज या झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे जंगलांची रचना वेगाने बदलत आहे. जंगलाची जैवविविधता घटत असल्यामुळे त्याचे नकारात्मक होणारे परिणाम हे जंगलातुन गौण उपज व जंगली खाद्य जमा करणाऱ्या महिलांना माहीत आहे. ऐशी वर्षांची महातारी फुले सिकोका म्हणते, “जंगल बदलामुळे माणसे बदलली. या प्रक्रियेत आम्ही आमचे खाण्यायोग्य जंगली कंद हरवून बसले. त्याकरिता आम्ही स्वतःचे खाद्य देणारी झाडांची लागवड करावयास हवी.”

मुख्य घोरेच्या अन्न आणि शेतीच्या आकृतीबंधात नैसर्गिक रित्या, जंगलात निर्माण होणाऱ्या विविधतेचे अनेक महत्व व देशाच्या आदिवासींच्या परंपरागत जंगल आधारित खाद्यांकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. त्याचे महत्वच वाटत नाही. ‘अन्न सुरक्षितता’ बाबतीत सरकारी कल्पना म्हणजे रेशन कार्डवरून सबलतीच्या दरात गह/तांदूळ केंद्रीय साठवातून (कोठारातून) पुरविणे, ज्यामधून टराविक अन्न मिळते. स्थानिक पसंतीनुसार आणि सक्स धान्य यिके जसे गौण तुणधान्य, कडधान्य, गळीत धान्य आणि हिरवा भाजीपाला जो आदिवासी आहाराचा भाग असतो अशी पीक पढती दुर्लक्षित केली आहे. त्याकरिता पुरेसे कायदे आणि घोरणाचा अभाव आहे. पारंपारिकरित्या जंगलावर अवलंबून असणाऱ्या लोकांचे जंगल जमिनीवर कायदेशीर हक्क नाहीत. जंगल हक्क कायदा येऊन दहा वर्षांनंतर सुद्धा फक्त ६% ओडिशातील जंगली खेड्यांना कायम व कायदेशीर हक्क मिळाले आहेत.

## पुढील दिशा

हवामान बदल संकटाशी जुळवून घेण्यासाठी पारंपारिक रित्या घोरणात नैसर्गिक जंगली खाद्य संस्कृतीला जास्त महत्व आहे. जागतिकीकरण आणि नेहमी बदलत्या जगात मानवाने जंगलासाठी धोके निर्माण करून ठेवले आहे. हवामानाच्या संकटाने जंगलांना फक्त ‘कार्बनाचा साठा’ अशी वस्तु बनवून ठेवली आहे. त्यांची पर्यावरणीय कायं जसे ऑक्सिजनची उपलब्धता, पडणारा पाऊस, भूगर्भात जलभरण, जमिनीवरील मातीचे संवर्धन, दुष्काळ व पुरात आधारात प्रतिबंधक आणि स्थानिक लोकांना अन्न पुरविणे सारख्या अनेक कायांना महत्त्व देणे गरजेचे आहे.

पुष्कळशा राजकीय आणि वैज्ञानिक वर्तुळात अन्न सुरक्षितता व पोषण यास मोठे महत्त्व आहे. अन्नसुरक्षा व पोषणाच्या संवेदनशील भविष्याकरिता जंगले आणि वृक्षाच्या योगदानाला समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर स्थानिक वनांवर आधारित समाजाच्या अन्नाचे सार्वभौमत्व टिकविल्या गेले नाही तर त्या प्रांताचे संपूर्ण सार्वभौमत्व घोक्यात येईल, अन्न व पोषण यासाठी केवळ बाजारावर अवलंबून राहणे घोक्याचे ठेवल. पण तेच ही वने विक्रीकरणाद्वारे पोसू शकातात. नैसर्गिक खाद्य फक्त भूख मिटविणार नसून ती जंगलाचे संरक्षण व मानव आणि जंगले यांचे अतुट नाते घडू करणारा दुवा आहे.

सागाचे/इमारती लाकूड नव्हे तर वनाच्या विभिन्न कायाचे संवर्धन असावयास हवे. सार्वजनिक खोलावर लोकांचा अधिकार व सार्वजनिक जंगलामध्ये विविधता टिकविण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित करावयास हवे. वन संसाधनाचे संवर्धन करण्यासाठी कालावधीची वाढ व अधिकार, विशेषत: महिलांना मिळाल्यास अन्न सुरक्षिततेसाठी शाश्वत संसाधन व्यवस्थापनेला आधार मिळेल. जंगलांकडे बघताना लोक आणि त्यांची संस्कृती जपणे गरजेचे आहे.

हवामान बदलाच्या संकटाला अनुसरून नैसर्गिक खाद्याच्या दीर्घकालीन स्वरूपाची धोरणे आखावयास हवीत. कृषिवर्ते आणि शाश्वत शेतीकरिता स्थानिक प्रवात सुरु करावयास हवे. जेणेकरून रासायनिक खतामुळे माती व पाणी दूषित होणार नाही व कृषी पर्यावरण घोक्यात राहणार नाही. या दृष्टिकोनातून कृषी तंत्रज्ञान वापरल्यास जंगलाच्या विविधतेचे संरक्षणसुद्धा होईल. (उदा. रासायनिक शेतीमुळे मध्यमाशीची संछळ घटली.)

पुष्कळशा राजकीय आणि वैज्ञानिक वर्तुळात अन्न सुरक्षितता व पोषण यास मोठे महत्त्व आहे. अन्नसुरक्षा व पोषणाच्या संवेदनशील भविष्याकरिता जंगले आणि वृक्षाच्या योगदानाला समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर स्थानिक वनांवर आधारित समाजाच्या अन्नाचे सार्वभौमत्व टिकविल्या गेले नाही तर त्या प्रांताचे संपूर्ण सार्वभौमत्व घोक्यात येईल, अन्न व पोषण यासाठी केवळ बाजारावर अवलंबून राहणे घोक्याचे ठेवल. पण तेच ही वने विक्रीकरणाद्वारे पोसू शकातात. नैसर्गिक खाद्य फक्त भूख मिटविणार नसून ती जंगलाचे संरक्षण व मानव आणि जंगले यांचे अतुट नाते घडू करणारा दुवा आहे.

## Reference

Debal Deb, Kavitha Kuruganti, V Rukmini Rao & Salone Yesudas, *Forests as food producing habitats - An exploratory study of uncultivated foods and food and nutrition security of adivasis in Odisha*, July 2014, Published by Living Farms.

S. Bhutani, *Forests, Our Food!*, Policy brief, 2014, Living Farms, Odisha.

## Debjeeet Sarangi

LIVING FARMS  
Plot No. 1181/2146, Ratnakarbag-2, Tankapani Road,  
Bhubaneswar-751018  
Tel. 0674-2430616, 09938582616(M)  
Email ID: livingfarms@gmail.com,  
Website: www.vasundharacorissa.org

मराठी अनुवाद : डॉ. विनोद खडसे

Source : Valuing un-cultivated foods – LEISA India June 2016.

भारताच्या वन घोरणांना अन्न सुरक्षिततेच्या उद्दिष्टाच्या नजरेतून पाहीले पाहीजे व जोडले गेले पाहिजे. शाश्वत वन व्यवस्थापन म्हणजे

# नैसर्गिक अन्न (खाद्य) छुपा खजिना

Anshuman Das

झारखंड राज्यातील पहारिया जमातीच्या आहारातून जंगली नैसर्गिक अन्नाचा बाटा घसरत आहे. या नैसर्गिक अन्नाचे संवर्धन, साठवणूक व प्रक्रिया करून आदिवासींच्या आहारात पुन्हा स्थान मिळवून देवून आहातील विविधता तसेच उपासमारी आणि कुपोषणासारख्या समस्या वर मात करणे शक्य झाले.

ती जानेवारीतील सकाळ होती. उगविणाऱ्या सूर्याच्या चालीनुसार धुक्याच्या आच्छादनातून डोंगरकडे डोकवत होते. मी पायध्याशी असलेले संधाल खेडे पार करून पहारियांच्या गावाकडे म्हणजे 'कुटलो पहार' निघाले जे की झारखंड राज्यातील पाकर जिल्ह्यातील लितीप्रा तहसीलीतील टेकड्यांच्या शिखरावर वसले आहे. पहारिया ही येथील प्रमुख आदिवासी जमात आहे. पहारिया म्हणजे नावाप्रमाणेच राजमहल टेकड्यांमध्ये वसलेली जमात होय. ही जमात स्थलांतरित शेती आणि पारंपारिक जंगल आधारीत अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे.

एक तासभर चालून्यानंतर मी खेड्यात पोहचलो. गावकन्यांनी तिथे अस्तित्वात असणाऱ्या चालीरितीची माहिती दिली. पहारिया टेकड्यांवरील झुळपे जाळून स्वच्छ करून बरबटीची लागवड करतात. ते तूर व मका या मिश्र पीक पढतीचा सुळा अवलंब करतात. पहारिया जमात विधाणासाठी व उत्पादनाच्या विक्रीसाठी स्थानिक सावकार म्हणजे महाजनावर अवलंबून असतात. महाजनसुळा तांदूळ, आलू, कादे, मिरची इत्यादी जिन्नसाची विक्री किंवा अदलाबदल करतो. तरीसुळा महाजनाना गावचे शत्रू समजण्यात येत नसून लोकांसाठी ते बाहेरील जगाशी साधण्याचा दुवा मानल्या जातात.

लोकांनी जंगले व जंगलाबरील आधारित अन्न आणि परंपरा कशी नष्ट झाली हे सांगताना बाढ्यात लोकसंख्येचा दबावामुळे जंगले नष्ट होण्याचे प्रमुख कारण सांगितले.

## आहारातील दरी

सन २०१२ साली पहारिया जमातीच्या १० गावांमध्ये "Wealth Hunger Life" या संस्थेच्या वतीने Fight Hunger First Initiative' या सदराखाली पोषणावरील पहिला अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असे आढळून आले की ३५% बालकांचे गंभीरीत्या तर ४०% बालके मध्यमरीत्या कमी वजनाचे होते तर ५६% बालकांची उंची खुंटली. अन्नाच्या कमतरतेच्या कालावधीत सरासरी कॅलनीचा वापर १५०० किलो कॅलरीपर्यंत घटला या उलट नियामणी टेकड्यांमधील डोंगरिया कोंध जमातीला जंगलातून वर्षभर सक्स अन्न उपलब्ध होते. अनुक्रमे ३७%, ३०% आणि ४५% अन्न उन्हाळा पावसाळा व हिवाळा प्राप्त होत असे. यावरून असे लक्षात येते की, आदिवासींच्या अन्नातील जंगलाचा बाटा कमी होण्याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ काही वर्षांमध्ये दर सरकारने उपासमारीवर उपाय म्हणून आदिवासी आणि दारिद्र्यरेखालील कुटुंबासाठी अनुदानावर तांदूळ उपलब्ध करून दिला. त्यामुळे त्यांची आहाराची सवय पार बदलून



जंगलातून जमा केलेली फळे त्यांच्यात विविधता नष्ट झाली आणि ती फक्त भातावरच मर्यादीत झाली. त्यांच्यात पोषणाबद्दल जागरूकता नसल्यामुळे ही जमात फळे, कंदमुळे, किडे, पक्षी, मुसी, खायची पाने, मशरूम, चिंच आणि बांबुची कोंबे असे जंगली सक्स खाद्य पदार्थ दलालाला देऊन टाकतात व त्या मोबदल्यात मीट, तेल व इतर घरगुती वस्तू दलाला कडून घेतात.

## खरा खजिना

"आजची मुले आमच्यासारखी काटक नाहीत" जमातीतील एक व्योवृद्ध सदस्य रावते पहारिया पुटपुटला. ही बाब लक्षात घेऊन आम्ही सिझननुसार उपलब्ध जंगली खाद्यांकडे सर्वप्रथम स्थान द्यायचे टरविले. आम्ही मुलांना ही खाद्य ओळखायला लाखून नोंद करण्यास सांगितले. आम्हास असे आढळून आले की, आधुनिक बदलाच्या कलामुळे स्थानिक पारंपारिक ज्ञान नष्ट झाले. तरुण पिंडी तिच्या वारसा व समृद्ध जैवविविधतेबाबत अनभिज्ञ असून ते बाह्य अन्न व औषधांवर जास्त अवलंबून आहेत. त्यामुळे ते कुपोषण, उपासमार आणि विमारीला बळी पडतात.

मात्र लोक नैसर्गिक खाद्य आठवू शकतात. मुख्यत: पाने, फुले, पक्षी, पशू, मशरूम, मासे, खेड्या, झिंगा, मध यासाखे नैसर्गिक जंगली खाद्य हवामान बदलात विशेषत: अडचणी च्या काढात म्हणजेच सहसा उन्हाळ्यात व पावसाळ्यात ही खाद्य पदार्थ नैसर्गिक विमा म्हणून च सिध होतात. एक चालीसाठीतील शेतकरी पुढे येऊन म्हणाला, "माझ्या लहानफणी केरोसिन आणि मिठाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीसाठी बाजारावर अवलंबून नव्हतो. आता आम्हाला प्रत्येक वस्तू बाजारातून किंवा महाजनाकडून विकत घ्याची लागते. जगण्यासाठी नगदी कमाई फार महत्वाची झाली आहे. या बदलामुळे सक्तीचे स्थलांतरण व वृक्षांची पडऱ्यांनी झाली आहे."

हव्युहव्यु लोकांनी आपल्या आहारात समाविष्ट करण्यायोग्य अशा १० प्रकारचे मशरूम, ८ प्रकारचे पाण्यातील वनस्पती, ५ प्रकारचे मध, २० पक्षी, २४ हिरव्या भाजा, १५ फळे, ६ भाज्या, ६ झेंगा, २ गोण तृणधान्य, ३ फुले, ४ कंदमुळे आणि ३ प्रकारच्या विमा जंगलात शोधुन काढल्या.



पहारिया महिलांचा पारंपारिक नाव त्या सर्वांची स्थानिक नावे, शास्त्रीय नावे, सविस्तर माहिती, बाढ्याची सवय, निवडीची शवयता आणि सहनशक्ती, वापर, सकसता, बाढीचा मौसम इत्यादीची माहिती जमातील स्वयंसेवकांकडून काळजीपूर्वक नोंद केली. मशसूम व माशांची शास्त्रीय ओळख तज्जांची मदत घेऊनसुद्धा होक शकली नाही.

#### पुढील कार्यवाही

लिखित दस्तऐवजी करणाने पहारिया जमातीच्या संस्कृती आणि निसर्ग, हवामान आणि अत्राच्या माहितीबद्दल माहिती उपलब्ध झाली. परंतु ती माहिती जमातीच्या सुधारित आहाराच्या विविधतेसाठी फायदेशीर झाली. सुरवातीला ही फक्त माहिती होती. पावसाळ्यात पुष्कळसे कंद आणि पालेभाज्या आणि उन्हाळ्यात काही फक्ते आहारात सामील करण्यात आले. त्याचा वापर आठवड्यातून दुपारच्या व रात्रीच्या जेवणात बारा किंवा चौदा वेळा करण्यात आला. स्त्रियांना जवळपास विस्मरीत झालेल्या काही पाककृती आणि बनविष्याची पद्धती आठविल्या. अन्न टिकविण्याच्या दृष्टिकोनातून हिरव्या पानांना वाळविणे, काही पाने व हिरव्या कडधान्यात बारीक करून कुरोड्या बनविल्या व त्यांना पसंती मिळाल्यामुळे त्या पुन्हा आहारात परत आल्यात.

या अनुभवाच्या आधारित पोषण विषयक शिक्षणासाठी क्षमता वृद्धिगत कार्यक्रम तयार केला गेला. त्यामध्ये पायाभूत पोषण आरोग्य व स्वच्छता संबंधित विषय, स्थानिक पाककृती, अत्रावर प्रक्रिया करण्याच्या पद्धतीचा समावेश करण्यात आला. हेच अभियान पुढे नेण्यासाठी १० खेड्यांमध्ये २५ आयांचा गट तयार करण्यात आला. व त्यांना प्रशिक्षण दिले.

हा प्रवास अन्न आणि आहारापलीकडे गेला. समाजातील नेतृत्वाने उपयुक्त जंगली खाद्य आणि भोवतालचे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे चालू केले. त्यादरम्यान भरपूर अडचणी आल्यात. नवीन झाडाची रोपे लावून जागविणे अतिशय कठीण आज्ञान होते. जंगलात असे आढळून आले की, स्थानिक प्रजाती वाढ व टिकाण्यासाठी चांगल्या सहजीवनवादी असतात. त्यावरलट उजाड बनात रोपे टिकत नाहीत. त्याचा धडा घेऊन लोकांनी दाट वनात मूलस्थानी रिकाम्या जागा भरल्या गेल्यात. चार बृहस्त संरक्षित जागा विकसित केल्या गेल्यात. त्यामध्ये कुचोटा आणि सिमलींग येथे प्रत्येकी एक आणि कुलटो प्रहार या खेड्यात दोन जागा विकसित करण्यात आल्या. प्रत्येक टिकाणी सुरुवातीला ३५ ते ४० प्रजाती टिकविल्या गेल्या. या स्वयंफूटी कामामुळे दुसऱ्या क्षमता विकास कार्यक्रमाची बांधणी केली. त्याड्यारे नैसर्गिक खाद्याच्या सुरक्षितेसाठी नेतृत्वाला प्रशिक्षीत करण्यास

मदत झाली. आहारातील कमी भरून काढण्यासाठी तत्सम कार्यक्रम तयार करण्यात आले. कडधान्याच्या कापणीनंतर ते प्लास्टिक बॅग मध्ये साठविल्यामुळे किंडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकन्यांना एक ते दोन महिन्यात कडधान्य विकणे भाग पडते. त्याकरिता ७० कुटुंबांना स्टीलच्या कोठया देण्यात आल्या. सभासदांना वाळलेले कडूलिंब, करंजची पाने वाळवून धान्य साठवित कसे वापरावे हे शिकविले गेले. त्यामुळे नुकसानदायक कडधान्याच्या विक्रीस आढा बसला.

बाझा सुरक्षिततेसोबत अनेक इतर कार्यक्रम घेण्यात आले. त्यापैकी स्थानिक जुजुबे, सीताफळ, आंबा, पेरु, फणस झाडांची अंगणात लागवड करण्यात आली. सहा ताळुक्यातून बाजारीचे पीक मिळाल्यास लागले. दोन महिने अधिक पाणी मिळत राहण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जल व मृद संधारणाची कामे करण्यात आली.



#### भविष्याकडे वाटचाल

लोकांच्या मनात आणि आहारात नैसर्गिक जंगली अत्राचा अंतर्भाव झाला. यासोबत हेही लक्षात आले की त्याकरिता जंगलाची पर्यावरण सांख्यकीय पुर्णस्थापना करणे आवश्यक असते. अन्यथा नैसर्गिक खाद्याची मागणी पूर्ण होक शकत नाही. नैसर्गिक खाद्याच्या सोबत पाण्याची, आहारातील सुधारणा आणि शेतकन्यांची मागणी वाढते.

त्यातील शेतकन्यांनी रांची आणि दिल्हीत आपली माहिती दिली. त्यातील काही जण इतके नवीन होते की ते पहिल्यांदा वाहनात बसले होते. त्यांच्यासाठी अन्न हा खजिना होता तर आमच्यासाठी गवते पहारिया, शंकारी पहारिया व इतर जणांच्या ढोळ्यातील विश्वास आनंददायी होता. आता ही जमात अन्नाचे/खाद्याचे जंगल बनविण्यासाठी जंगलामध्ये विविध वृक्ष, झुडपे, वेळी, गवत, कंदाची लागवड करीत आहे. जेणेकरून ही जंगले खाद्याचा साठ्यासोबत इंधन व चारा पुराविणारी रुहावीत. अजूनही बराच प्रवास बाकी आहे हे निश्चित !

#### Anshuman Das

Program Manager  
Welthungerhilfe Country Office -INDIA  
A-3, Soami Nagar, New Delhi 110 017, India.  
E-mail: anshuman.das@welthungerhilfe.de

मराठी अनुवाद : डॉ. विनोद खडसे

Source : Uncultivated foods – The hidden treasure – LEISA India June 2016



कडधान्य विक्रम्यासाठी सूपथ घेताना शेतकरी

## कडधान्य पंचायत

### कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता साध्य करणे

R.S. Shanthakumar Hopper and K. Thachinamurthy

कडधान्य पंचायत हा शाश्वत उत्पादन, मूल्यवर्धन व विषयन करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन आहे. तामिळनाडूतील एक शेतकरी उत्पादक कंपनीचा हा पुढाकार डाळीच्या उत्पादनात स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने बाटचाल करीत आहे.

कडधान्ये त्यांच्या जैविक नत्र स्थिरीकरण व हवामानाच्या परिवर्तनात टिकून राहण्याच्या नैसर्गिक गुणांमुळे पडीक जमीन सुधारणा व खराब जमिनीची सुपिकता बाढविण्यासाठी उपयुक्त पर्याय ठरली आहेत. त्यामध्ये असलेल्या पोकळ तत्त्वे व प्रतिकूल परिस्थितीत बाढण्याच्या क्षमतेमुळे गरीब सीमांत शेतकऱ्यासाठी कडधान्ये हा योग्य पर्याय आहे.

कडधान्याच्या क्षेत्रात व उत्पादनात सतत घट होताना दिसून येत आहे. सीमांत (छोट्या क्षेत्रावर) जमिनीत कोरडवाहू कडधान्य उत्पादनाला अनेक मर्यादा आहेत. उदाहरणार्थ त्यामध्ये मर्यादित क्षेत्र, कमी उत्पादकता, निविष्टा वेळेवर उपलब्ध न होणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, अपुन्या साठवणूक सुविधा, बाजारपेठेचा संफर्क अभाव, किंमतीत अनियमितता, पीक विष्याचा अभाव इत्यादी. भारतात प्रति माणशी डाळीची उपलब्धता ही कमी म्हणजे ३३ ग्रॅम/माणशी/दिवस (२००९-१०) आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटने (WHO) नुसार प्रति माणशी प्रति दिवस ८० ग्रॅम डाळीची व्यावर्शकता असते. देशांतर्गत डाळीची माणणी पूर्ण करण्यासाठी सरकार डाळीची आयात करण्यास बाब्य होते.

डाळीचे उत्पादन बाढविण्यासाठी व सामान्य माणसाला डाळी परवडण्यासाठी सरकार त्याच्या NFSM - Pulses (राष्ट्रीय अन्नमुक्त्या मोहीम - कडधान्ये) अंतर्गत १४ राज्यातील १७१ जिल्ह्यात सुधारित तंत्रज्ञान व कृषी प्रवंधन पद्धतीचा अवलंब करीत आहे. या अंतर्गत कडधान्य उत्तदक शेतकऱ्यासाठी भारत सरकारने प्रति क्वर्टल २०० रुपयेचा अतिरीक्त बोनस देखिल जाहीर केला आहे.

एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF) हे इंडिया मोरोक्को फुड लेम्यून इनिसिएटिव (IMFLI) अंतर्गत भारतातील तामीळनाडू व ओडिसा राज्यात उत्पादनातून स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी 'कडधान्य पंचायत' ला प्रोत्साहन देत आहे. ओसीपी फाउंडेशन मोरोक्को यांनी साठथ-साठथ सहकार्यातर्गत इंडिया मोरोक्को फुड इनिसिएटिव (IMFLI) हा उपक्रम भारतीय व मोरोक्कोतील भागीदारांच्या सहकाऱ्याने सुरू केला आहे. या लेखात MSSRF तामिळनाडू यांनी घेतलेल्या पुढाकाराबाबत विस्तृत माहिती देत आहोत.

#### कडधान्य पंचायत

इंडियापती हे गाव पुढुक्कोट्टूई जिल्ह्यातील अन्नावसल तालुक्यात आहे तामिळनाडूच्या अत्यंत कोरडवाहू भागात हे गाव आहे. येथील १५ टक्के शेतकऱ्यांकडे अतिशय लहान जमिनीचे तुकडे आहेत. पंचायतीमध्ये ७९ पाण्याच्या उषडक्या विहिरी काही प्रमाणात संरक्षित सिंचन करतात. येथील



जंगलातील विविध खाद्ये - यांडणी

थान, उडीद, भूमंग व बाजरा ही मुऱ्ये पिके आहेत. फक्त काही शेतकरी जबळपास ३० एकरात डाळवर्गीय पिके घेतात. बहुतांश कोरडवाहा जमीन ही पडीत राहते व आता ती जैवऔद्योगिक पाणलोट कार्यक्रमाद्वारे लागवडीखाली आणली आहे

२०१२ मध्ये ईलुपूर शेतकरी उत्पादक कंफनी लि. (IAPCL) सुरु झाली जानेवारी २०१५ मध्ये शेतकऱ्यांचे बाजारपेठेशी संवंधित समस्या सोडविण्यासाठी नोंदणीकृत झाली. इंडियापती गावाच्या शेतकऱ्यासह एकुण पाच गावातील १००० शेतकऱ्यांनी ही कंपनी मिळून स्थापन झाली. इंडियापतीचे एकशेव्यांशी शेतकरी समभागाद्वारे म्हणुन IAPCL री जुळले आहेत. "४ वेगवेगळ्या उद्योगाद्वारे (डाळी, सेंद्रिय भाजीपाला, एकात्मिक डेअरी व कुकुटपालन) विशेषत: मूल्यवर्धनावर भर देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न, शाश्वत उत्पादन, मूल्यवर्धन व विपणन करून वाढविणे हा IAPCL या शेतकरी उत्पादक कंफनीचा उद्देश आहे."

२०१३ मध्ये संपूर्ण पंचायतीने मोठ्या प्रमाणात कडधान्य लागवडीचा ठराव पारित केला ज्यामध्ये जबळपास ४७४ एकर (एकात्रित लागवडीयुक्त क्षेत्र) क्षेत्रावर एका हंगामात डाळीचे उत्पादन घेण्याचे ठरले. शेतकरी सभासदांनी रवी हंगामात प्रमाणित कडधान्य बियाणे उत्पादन घेऊन दाखविले. १० गावांचा समावेश असलेली संपूर्ण पंचायत रिमोट सेन्सरींग टुल्स व डाळ उत्पादनाचे घोरणादायक नियोजन करून डिजिटाईज झाली आहे. पंचायत व IAPCL या डाळीच्या उत्पादनासाठीच्या नियोजन व देखरेख या कामात सहभागी आहेत. पंचायतीनी विलेज नॉलेज सेंटर व भाडेतत्त्वावर शेतीपयोगी यंत्रसामुद्री केंद्रासाठीच्या पायाभूत सुविधा पुरविल्या आहेत. तांत्रिक सहाय्य राष्ट्रीय डाळी संशोधन केंद्र, वामवन, शासकीय कृषी विभाग व MSSRF यांनी पुरविले.

IAPCL या कंफनीला विविध पिकांच्या मूल्यवर्धन साखळी विश्लेषण व व्यापार मॉडिल या स्वरूपात प्रोत्साहीत केले गेले. सर्व उपक्रम IAPCL मार्फतच राब्रवले जातात.

**IAPCL चे मुख्य कायं खालीलप्रमाणे आहेत.**

- चांगल्या गुणवत्तेचे विषयाणे, जिवाणू खते, भाडेतत्त्वावर फार्म मशिनी पुरविणे.
- उत्पादनाची खारेदी, साठवणूक व विपणन

- बैंकाशी सहयोगातून पतपुरवठा
- विलेज नॉलेज सेंटरद्वारा तंत्रज्ञानाचे सक्षमीकरण
- उत्पादनाच्या मूल्यवर्धनासाठी सुविधा उपलब्ध करणे.
- विविध सहभागाद्वारक व एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनसोबत संबन्धन ठेवणे.

विविध उपक्रम जसे मोठ्या प्रमाणावर जागृती कार्यक्रम, सहभागिता वाण निवड (PVS) प्रक्रियेद्वारे डाळ उत्पादनाचे ज्ञानवर्धन, शेतकऱ्यांच्या शेतीशाळा (FFS), शेतकऱ्यांची शिवारफेरी, कृषी उत्पादन गटांचे चर्चासत्र, स्वतःची उत्पादक कंपनी स्थापून निश्चित बाजारपेठेचा पर्याय, उत्पादक कंपन्याद्वारे उत्पादनाला वाढीव किंतु मिळविणे इत्यादीमुळे डाळवर्गीय पिके लागवडीसाठी अनेक शेतकरी प्रोत्साहीत झाले यातील काही उपक्रमाचा परिचय विस्ताराने पुढे देत आहोत.

#### शेतकरी - सहभागिता वाण निवड प्रात्यक्षिके (FPVST)

तेथील स्थानिक परिसरात असणाऱ्या चांगल्या वाणाच्या निवडीसाठी एकुण ४५ डाळवर्गीय पिकांची वाण निवड प्रात्यक्षिके घेण्यात आली. वाणांची उपलब्धता कृपी विचाराठी, संशोधन संस्था व शेतकऱ्यांकडून करण्यात आली. प्रत्येक PVST प्रक्रियेत २० प्रगतिशील शेतकरी पिकांच्या ५ महत्वाच्या अवस्थेत सहभागी होते. अम्बऱ ४ व ६ आणि MDUP १ या उडिदाच्या वाण, मुगाच्या बम्बन ३ व Co-४ चे वाण तसेच Co-६ व LR6-41 या तुरीच्या वाणांचे अनुभव चांगले राहिले. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर शिवारफेरीचे आयोजन चांगल्या वाणांच्या निवडीसाठी करण्यात आले. यामध्ये पिकांच्या वाढीच्या ५ अवस्थेत १० विशेष गुणधर्माच्या आधारावर त्यांची निवड करण्यात आली.

#### तक्ता क्र. १ Varietal selection trials 2015-2016

Pulse Crop	Pulse Varieties Tested	Best Performing Variety
Black gram	Kharif - VBN 4, ADT-5, MDU -1 Rabi - VBN 4, VBN-6	Kharif & Rabi – VBN 4
Green gram	Kharif - Co 8, VBN 3, VRM-1 Rabi VBN3 ,Co 8,VRM1, BGS9,ML618	Kharif – Co8 & VBN 3 Rabi – VBN 3
Red gram	Kharif - 37 acres Intercrop with Gnut Rabi – VBN2, ICPL 1124, 161, 20335, 88039	Rabi – ICPL 88039
Groundnut	Kharif - Co 7, Pollachi 1, VRI 2 Rabi – VRI 2 Rabi – VRI 2, K6, Co4, TMV7, GG2	Kharif – Co7 & VRI 2 Rabi – VRI 2

#### हवामान सुसंगत कृषिपद्धतीस चालना

घानाच्या पडीत जमिनीत डाळवर्गीय पिके लागवडीच्या प्रोत्साहनामुळे (लागवडीमुळे)चाळीस टक्के अतिरिक्त जमीन कडधान्य लागवडीखाली आली. प्रात्यक्षिकांमध्ये कमी कालावडीच्या कडधान्याच्या वाणाची मुऱ्य/झेल पिके म्हणून लागवड करण्यात आली. यामुळे उत्पादकता ३०% पेक्षा जास्त मिळाली. सोबत जास्तीचे उत्पन्न मिळाले. नवीन वाणाच्या सुधारित लागवडीच्या बदलाची गती जबळपास ७०% पर्यंत वाढली. निविष्ट व आर्थिक मदतही IAPCL द्वारे होती, शेतकऱ्यांचे एकात्मिक पीक



विद्याणे निवड प्रक्रिये मध्ये सहभागी शेतकरी

व्यवस्थापन पद्धतीसाठी सक्षमीकरण, नवीन सुधारित वाणाचा वापर, वातावरणाच्या बदलानुरूप पीक पद्धतीसंबंधी प्रशिक्षण करण्यात आले.

हिंदुस्थान पेट्रोलियन कॉर्पोरेशन (HPCL) मुंबई, आशिया इनिशिएटिव्ह, युएस.ए.च्या सीएसआर उपक्रमांतर्गत आर्थिक सहभागाने ३० पेक्षा जास्त विहीरीचे पुनरुज्जीवन करून विशेषत: रबी हुंगामात डाळवगर्गीय पिकांना समान सहभागातून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे ५० एकरपेक्षा जास्त पढीक जगिनीची सुधारणा झाली.

**IAPCL मार्फत मूल्यवर्धनावर भर देकून उभारलेल्या 'कडधान्य जैविक बाग' प्रक्रियेमुळे उपभोक्त्यांच्या रूपयात कडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा हिस्सा बाढला**

शेतकऱ्यांच्या शेती शेतकऱ्यांना वातावरण Climate Smart (हवामान बदलाशी सुसंगत) आधारित कृषी तंत्रज्ञान व प्रशिक्षण दिले यामध्ये- गुणवत्तापूर्ण विद्याणे, कीड व रोग प्रतिकारक वाणांची लागवड, माती परिशणाच्या मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खतांचे प्रबंधन, बीज प्रक्रिया, डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) चा पिकावर फवारा, पल्स वंडर (वाढीसाठी खते व संप्रेरके यांचे घटक असलेले उत्पादन) चा फवारा, रेषेत लागवड, आंतरपिके, पाण्याचे व्यवस्थापन व उत्पादनावरील प्रक्रिया इ. बाबांचा समावेश राहील.

शेतकऱ्यांच्या शिवारफेरीद्वारे शेतकी, वैज्ञानिक, प्रकल्प कर्मचारी व सरकारी विभागाचे कर्मचारी यांच्यात डाळ उत्पादनाच्या अनुभवांचे आदानप्रदान व प्रसार करणे शक्य झाले. डाळीचे उत्पादन हे राज्य व राष्ट्रीय डाळींच्या सरासरी उत्पादनापेक्षा ५० % पेक्षा जास्त होते.

#### विद्याणे पद्धतीला प्रोत्साहन व संचालन

संपूर्ण कार्यान्वित व सातात्यपूर्ण कडधान्ये विद्याणे पुरवठा व्यवस्था ही गुणवत्तापूर्ण विद्याणांच्या पुरवठ्यासाठी अतिशय महत्वाची आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पातळीवर प्रमाणित विद्याणे पुरवठ्यासाठी IAPCL मार्फत एक डाळवगर्गीय विद्याणे गुणवत्ता साखळी पद्धती स्थापित केली होती. ती बदलल्याचे प्रमाण (SRR - Seed Replacement Rate) हा ४० % पेक्षा जास्त वाबला होता. जवळपास १० टन गुणवत्तापूर्ण विद्याणे IAPCL ने घेऊन साठविले होते. ते नंतर सरकारी प्रमाणिकरण यंत्रणेने प्रमाणित केले होते. त्यामुळे कमी खर्चिंक नावीन्यपूर्ण विद्याणे पद्धती व शेतकऱ्यांच्या पसंतीच्या वाणाचे शेतकऱ्यांच्या सहभागिता वाण निवड प्रक्रियेद्वारे जुन्या वाणांना बदल्यामुळे उत्साहवर्धक परिणाम मिळाले.

नावीन्यपूर्ण त्रिस्तरीय परडू सुधारिक पीक साठवणूक गोनी (जी परडू विद्यापीठाने डिझाईन केले आहे) मध्ये विद्याण्याच्या साठवणुकीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. ज्यामुळे साठवणुकीमध्ये होणाऱ्या विद्याणांच्या नुकसानीचे प्रमाण अत्यंत कमी झाले. विद्याण्याच्या गुणवत्ते सोबत ही प्रक्रिया परवडणारी वाढते.

#### कडधान्ये जैव उद्यान

कडधान्ये जैव उद्यान हा मूल्यवर्धन साखळी विश्लेषण आधारित प्रायोगिक प्रकल्प IAPCL द्वारा MSSRF व इतर भागधारकांसोबत राबविण्यात आला. एक दाल मिळ स्थापन करून लहान व सिमांतीक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची प्रक्रिया करण्याचा उपक्रम उत्साहवर्धक व फायद्याचा ठरला. प्रक्रिया केलेली डाळ साफ करून, पैक करून व लेबल लावून खुल्या

बाजारात विक्री केली. विविध डाळींसाठी अस्तित्वात असलेली व नावीन्यपूर्ण मूल्य वर्द्धन प्रक्रियेमुळे डाळीचे उत्पादन बाढविणे, विक्री व सातत्य ठेवणे शक्य झाले. (Scaling up, Sales and Sustaining - (3 s))

#### ज्ञान प्रबंधन

शेतकऱ्यांच्या शेती शाळा, कृषी दिन, ICT चा वापर इ. मधून निर्माण होणाऱ्या ज्ञानाचे प्रबंधन IAPCL तरफे चालवण्यात आलेल्या व्हीलेज नॉलेज सेटर नी केले. शेतकीसाठी लागणाऱ्या विविध यंत्राचा व साधनांचा/अवजाराचा पुरवठा/ उपलब्धता वेळच्या वेळी व कमी भाडे आकाराने झाल्यामुळे शेतकऱ्यांना सर्व काही सुलभ गेले.

व्हीलेज नॉलेज केंद्राङ्गरे शेतकऱ्यांना वेळेवर व स्थानाधारित विशिष्ट माहिती, वातावरण योग्य स्मार्ट कृषी तंत्रज्ञान, पीक विमा, मृदा आरोग्य पत्रिका, बाजारभाव, पिकांचे व प्राण्यांचे आरोग्य कैद्रे, मोसमी पावसाचा

उडिदाचे अर्थशतक - २०१५-१६ (प्रति एकर)

Variety	Improved variety with New Techniques - VBN 4 (Rs.)	Local Variety with Traditional Practices - T9 (Rs.)
Summer Ploughing	550	Nil
FYM application (2 tractor load)	3600	Nil
Ploughing before sowing (2times)	900	1100
Seed quantity (kg / acre)	900 (6kg)	1200 (8kg)
Seed treatment	50	Nil
Seed sowing	500 (Machine sowing)	200
Cost of weed management	600	2000
Foliar and Pesticide spray	1000	500
Harvesting and threshing	2000	2000
Total Yield (Kgs /acre)	350	140
Gross income (Rs.) / acre	31500	12600
Total cost (Rs.) / acre	10100	7000
Net Income (Rs.) / Acre	21400	5600
Net profit- Rs. 21400 / acre		

अंदाज व शासकीय योजनाची माहिती दिली जाते. फोन इन प्रोग्राम, तोडी व लिखित सूचना इत्यादीचा वापर २००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांशी संवाद साधून डाळीचे उत्पादन बाढविण्यासाठी केला गेला.

#### निष्कर्ष

बहु समयांगाधारक यंत्र, निर्णय घेण्याचे नेटवर्क, नाविण्य पूर्ण दृष्टीकोन, ज्ञान प्रबंधन, वृद्धी इ. बाबी कडधान्ये उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याची चाबी आहे. हे कडधान्ये पंचायतीने हे दाखवून दिले आहे

कडधान्ये जैविक उद्यान आधारित मूल्य सामवळी जी IAPCL द्वारा संचालित आहे शेतकऱ्यांना ग्राहकांच्या रुपयात त्यांचा वाटा बाढविण्यास मदतगार ठरले आहे. यामुळे काढणी पश्चात नुकसान देखील कमी झाले. हा हाण्यिकोन मुख्यतः अल्प व मध्यम उत्पन्न असणाऱ्या, कुपोषण असणाऱ्या देशात पुरवठा व मागणीतील दरी कमी करण्यास सहाय्यक ठरेल. उत्पादनातील अडथळे, जैविक व अजैविक ताणाला टिकून राहणाऱ्या व अनुवांशिक आधारित कडधान्ये आव्हान हा आंतरराष्ट्रीय डाळ वर्ष २०१६ मध्ये चर्चेचा मुद्दा आहे.

#### आभार

लहान व सिमांतीक शेतकऱ्यासाठी फायद्याची ठरलेल्या 'कडधान्य पंचायत' या संकल्पेला चालना दिल्या बदल, सहकार्य केल्याबदल जी बांधिलकी दाखवली त्या बदल इल्लुपूर कृषी उत्पादक कंपनीचे आम्ही आभारी आहोत. आम्ही OCP फाउंडेशन, घोरोको, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मुंबई, आशिया इनिशिएटिव यु.एस.ए. व तामिळनाडु सरकार - स्माल फार्मर अंग्री बिझीनेस कनसांशियम (TNSFAC) यांचे देखील आभारी आहोत. या उपक्रमाला संपूर्ण मार्गदर्शन दिल्याबदल कार्यकारी संचालक, एम.एस. स्वामिनाथन फाउंडेशन यांचे विशेष आभारी आहोत.

#### R S Shanthakumar Hopper

Director, Ecotechnology  
M.S. Swaminathan Research Foundation  
3rd Cross Street, Taramani Institutional Area,  
Chennai 600113  
email : hopper@mnsrf.res.in

मराठी अनुवाद : श्री लक्ष्मीकांत पढोळे

Source : Pulse Panchayat – Achieving self sufficiency in pulse production – LEISA India June 2016.

#### LEISA INDIA Language Editions



Kannada, Telugu, Tamil, Oriya, Hindi, Marathi and Punjabi



रांचीजवळील एकात्मिक भाताची शेती

## शेतापासून शेती व्यवस्थेकडे कोठे आहे आमची मोजपटू?

Anshuman Das

पर्यावरणाभिमुख शेती नियोजन करणारा शेतकरी उत्पादन, आहार व कमाई याच्या पलीकडे जाऊन अनेक फायदे घिलवतो. आणि म्हणूनच अशा पर्यावरणीय शेतीचे फायदे समजून घेण्यासाठी वेगळीच मोजपटू लावाची लागेल. अशा मोजपटूच्या वापरामुळे जे फायदे सर्वांसमोर आले त्यामुळे भारतातील अनेक शेतकऱ्यांमध्ये उभारी आलेली आहे. विविधतेवर आधारित शेती पद्धतीकडे नेपाळ व बांगलादेश येथील शेतकऱ्यांनामुद्दा आकर्षित केले आहे.

पर्यावरणीय शेती बहुआयामी आहे पण गुंतागुंतीची नाही. जेव्हा मी जंगलाकडे पाहतो तेव्हा तेथे बहुआयामी अवसाखळी दिसतो. एकमेकांवर अवलंबून असलेली अव्यायामी दिसतात. पण हे सर्व अत्यंत सोप्या अशा मूलभूत तत्त्वावर आधारलेले आहे. ते तत्त्व म्हणजे 'सहयोग'. जाती प्रजातीमधला सहयोग, प्रजातीमधील परस्पर सहयोग, या सहयोगामुळे विविध प्रजातीच्या वाढीमध्ये, त्यांच्या कमी-अधिक प्रमाणामध्ये एक वेगळेच संतुलन निर्माण होते. त्यामध्ये लागणारी व निर्माण होणारी 'ऊर्जा' यामध्ये देखील एक प्रकारचे संतुलन कायम राहते. हा 'सहयोग' केवळ जंगलामध्ये असलेल्या बहुआयामी रचनेमुळेच माती व मातीच्या वर शक्य

असतो. ही रचनाच मुळी अशी नैसर्गिक असते की जर बाहेरील हस्तक्षेप नसेल तर जंगलांची उत्पादकता आज प्रचलित असलेल्या शेती पद्धतीपेक्षा किंतुके पटीने जास्त असल्याचे सिद्ध होते.

पर्यावरणीय शेती ही निसर्गव्यवस्थेशी मिळतीजुळती आहे. त्यातील सहयोग, पुर्नवापर, बहुस्तरीय मांडणी, वेगवेगळ्या जाती-प्रजातीचे मिश्रण आणि नैसर्गिक पद्धतीने त्यांचे नाश पावणे. भारत, नेपाळ व बांगलादेश येथील सुमारे ९५०० शेतांवर 'एकात्मिक शाश्वत शेती पद्धती' (Sustainable Integrated farming system) च्या मार्फत 'बायोफार्म' प्रोजेक्टला मोठ्या प्रमाणात चालना दिली गेली. यामध्ये खालील तीन तत्त्वांचा अवलंब केला होता.

अ) मिश्र पिके, आंतर पिके व एकमेकांवर अवलंबून असणारा पिकांचा कलावधी यांचे नियोजन करून पिकांमध्ये सहयोग व परस्परावलंबन निर्मिती व पहिल्या पिकांच्या जागी नवीन पिकासाठी पीक फेरणालट याचा अवलंब.

ब) 'सहयोग' व पुर्नवापरची खाली खालगाली जाईल. असे खाढीव पीक उत्पादनासाठी बहुस्तरीय पीक नियोजन.

क) ऊर्जा पुर्नवापर व सहयोग आपोआपच निर्माण होईल, अशी विविधतेची उपव्यवस्था

## मोजमापाचे आव्हान

उत्पादकतेला अर्थशास्त्रात खूपच सरल समजले जाते. 'उत्पादन' व 'उत्पादकता' कडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ किंती किंवटल पीक हाती लागले असा ठेवला तर गणित करणे खूप सोपे आहे. उदा. भात/धान पिकाचे घेऊ, भात पिकामध्ये प्रत्यक्ष धानऐवजी पर्यावरणीय शेती पद्धतीमध्ये इतर बरेच फायदे मिळतात. जसे की धानाचे तणस/पिंजार ज्याचा उपयोग गुरांचा चारा, कुंपण, पिंतीसाठी छपावर वापर असे अनेकविधि उपयोग होतात. धानाचे तांदूळ करताना त्याचा भूसा/कोंडा हा पश्चात्यान्वय म्हणून वापरता येतो. धानाची/भातपिकाची मुळे जमिनीमध्ये आद्रिता निर्माण करतात. शिवाय धान पिकामध्ये खेकडे, ठोटे मासे इ. प्रकारचे अब देखील मिळते. त्याशिवाय धान/भात पिकामुळे जमिनीत पाणी साठल्यामुळे पाणी मुरवण्याचे महत्वाचे काम आपोआपच होत असते आणि म्हणून पर्यावरणीय शेती पद्धतीचे फायदे मोजण्यासाठी वेगळीच पद्धती अवलंबवावी लागेल.


तर उत्पादकता आपण कशी मोजणार? धान/भात पीक पाण्याच्या संवर्धनामध्ये व जैवविविधता टिकवण्यामध्ये जे योगदान देते ते आपण कसे जमेस धरणार? एखाचा बागेत साधारणत: ४० वेगवेगळ्या प्रजातीची झाडे असतील तर आपली सध्याची प्रचलित व्यवस्था त्याचे नीट विश्लेषण किंवा फायद्यांची गोळाबेरीज करू शकत नाही. वास्तविकपणे या बागेत दररोज अन्ननिर्मिती होत असते. एन.पी.के. दर्शकांच्या पलीकडे किंवा सेंद्रिय कर्वाच्या मोजमापाच्या पलीकडे जाऊन आपण मोजमाप करूच शकत नाही. संपूर्ण शेती व्यवस्थेवहाल आपण अशी सरळसोठ प्रतिक्रिया देऊन शकत नाही. कारण ही शेती व्यवस्था अल्पत एकमेकात गुंतलेली आहे व त्याचे महत्व/फायदे मोजण्याचे तंत्र अद्याप पूर्ण विकसित झालेले नाही. प्रचलित गणिती भाषेत ते मोजमाप शक्य नाही.

'बायोफार्म' प्रोजेक्टमध्ये या पर्यावरणीय शेती पद्धतीच्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय परिणामांचे मोजमाप करण्याचे प्रयत्न केले. हे प्रयत्न तीन वर्षे केले. तसा हा कालावधी अपुरा आहे. पण तरी त्यातून ठोस दिशा समोर आली. लोक सहभागातून ही प्रक्रिया उभी केली होती. ज्यामध्ये उपलब्ध निरीक्षणे व माहितीचे विश्लेषण केले जात होते.

### परताव्याचे मोजमाप

'लोक सहभागातून देखरेख' ही पद्धती कोणत्याही प्रयोगाचे यश-अपयश मोजण्याची चांगली यंत्रणा आहे हे सध्या मानवता पावले आहे. यामध्ये दुरुस्त्या देखील करता येतात. तसेच अशा कोणत्याही प्रयोगाच्या सुरुवातीलाच टारगेट उरवून घेणे महत्वाचे असते. त्यामुळे प्रक्रिया योग्य दिशेने जात आहे की नाही याची खात्री करता येते. हे ध्यानात ठेवून चक्राकार आकृतीचे एक साधन विकसित केले होते. त्यामध्ये पर्यावरणीय शेती, त्या संदर्भातील गृहीतके, टारगेट प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः: निश्चित करणे सोपे होते व त्यानुसार त्यांची देखरेख करणे ही सोपे होते. या चक्रामुळे होणारे बदल, त्याचे महत्व, गुणवत्ता इ. निश्चित करण्यास शेतकऱ्यांना मदत होती होती. या चक्रामध्ये अशा दहा सूचकांचा सट बनवला आहे. ते दहा सट पुढीलप्रमाणे -

- १) गट/सहकारी उपक्रम :- त्या त्या गटातील शेतकरी किंती कृतिशील, उत्साह व एकजुटीने काम करण्यास तयार आहेत त्याच्या आधारे सामूहिक व एकत्रित कृती आखणे व करणे.
- २) माती व पाणी संवर्धन पद्धतीचा अवलंब :- शेतीमध्येच माती व



Exercise with kalisingh of Madanpur Village, Deoghar

पाणी संवर्धनासाठी कशा व कोणत्या पद्धतीचा अवलंब केला आहे? उदा. शेतातील बांध, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, मलचिंग, कंपोस्ट वापर, अर्धगोलाकार बांध, झिरो टिलेज फार्मिंग, डायमंड बेड, डबल डिर्निंग बेड, पिचर इरिशेशन, सर्कल बेड इत्यादी

- ३) उपव्यवस्थांची संख्या :- प्रमुख पिकासोबत शेतीशी निगडित उभारलेली उपव्यवस्था काय व किंती गोळेगडी / उदा. बायोडायर्जस्टस, पोलटी, पशुघन, झाडाची लागवड/उपलब्धता, मिश्र पिके, पाण्यातील जैव सृष्टी.इ.
- ४) उपव्यवस्थांमधील परस्परावलंबित्व :- अनिवार्यात असलेल्या उपव्यवस्थांमध्ये एक दुसऱ्याला उपलब्ध होणारी कार्बी, सत्त्व, अवलंबित्व व त्यांच्यामध्ये असणारी एकात्मिकता.
- ५) बायोडायर्जस्टसंख्यांची संख्या :- जसे की बायोर्स प्लॉट, गांडूळ खत नियंत्री, कैपोस्ट खत नियंत्री, हिरवळीची खत व आली खत इ.
- ६) पिकाची विविधता व पीक घेण्याची तंत्रे - शेताचे पिकानुसार स्तरीकरण कड्याच्ये, भाजीपाला, फळझाडे, तृणधाच्ये, बनीषधी, मसाले पिके, वेलवार्गीय पिके, जमिनीखाली, जमिनीच्या वर लागून, ढंचावर व शेतकऱ्यांना येणारी पिके व त्यांचे नियोजन. तसेच पीक तंत्र म्हणजे मिश्र पीक पद्धती, आंतरपीक पद्धती, पीक फेरपालट, पीक काढणीच्या कालावधीवर आधारित दुसऱ्या पिकाचे नियोजन इत्यादी.
- ७) मिळालेले प्रशिक्षण :- वर्षभागाच्या सिझानमध्ये शेतकऱ्यांना किंती व कोणते प्रशिक्षण मिळाले? विशेषत: अ) संसाधने, उपयोगीकेचे चक्र, ताणतणाव क्षमता इत्यादीचे विश्लेषण करण्याचे कसव व त्या आधारे आपल्या शेतीचे नियोजन करणे.
- ८) मातीच्या सुधिकोन्साठी व अपेक्षित अन्नद्रव्य व्यवस्थित ठेवण्याचे प्रशिक्षण क) पाणी व्यवस्थापानाच्या पद्धती ड) फळझाडांची लागवड नियोजन इ) कुकुकूटपालनांना लागणारे अब व त्यांनी विष्णा खत म्हणून कशी वापरता येईल. फ) पशुसंवर्धन त्याचे खाद्य व त्यांचा शेतीमध्ये उपयोग ग) पीक संरक्षणाचे उपाय घ) गटबांधणी, एकत्रित/सामूहिक कार्यप्रक्रिया संदर्भातील प्रशिक्षण.
- ९) वातावरणावर एकंदर मिळकत फार अवलंबून नसल्यामुळे पर्यावरणीय शेतीला 'वातावरणाशी जूळवून घेणारी शेती असे समजले जाते. या मुळे शेतकऱ्या मधला कमजोर पणा देखील कमी होना.
- १०) बाहेरील निविष्टा :- पीक पौष्टिकता व संरक्षणासाठी लागणाऱ्या निविष्टा बाजारातून किंती विकत घेतल्या.

९) शेती कसण्यासाठी :- मशागतीसाठी बाहेरून काय घेताले, जसे की मशागतीसाठी ट्रॅक्टर, वियाणे इत्यादीवर किती खर्च केला.

१०) उत्पादन विक्रीतून उत्पन्न :- विकलेल्या उत्पादनातून येणारी मिळकत ही कुटुंबाच्या चलनी गरजा भागवण्यास किंतु महत्वाची वाटते.

अशा वरीलपैकी प्रत्येक निकायांचे वित्रूपाने काईस बनवून शेतकऱ्यांना दिले जायचे, प्रत्येकाने आपापल्या शेतीच्या संदर्भात प्रत्येक निकायाला ० ते ५ असे गुण यायचे, ० म्हणजे एकदम खालचा दर्जा व ५ म्हणजे अत्यंत उत्तम स्थिती. चक्राकार आकृतीमध्ये हे गुण प्रत्येकाने भरायचे. असाच स्वाध्याय पुन्हा सहा महिन्यांनी करायचा. या दरम्यान असे निरीक्षणात आले की गुण देण्याच्या प्रक्रियेमध्ये घणाघाती चर्चा व बादविवाद व्हायचे. एकमेकांच्या उडिवा गुण देताना समोर यायच्या, त्याचा उपयोग त्या उडिवा भरून काढव्यासाठी काय नियोजन करावे यावर चर्चा व्हायच्या व प्रत्येक शेतकरी त्यासाठी तयारी करायचा. ह्या प्रक्रिया गट पातळीवर तसेच वैयक्तिक पातळीवर चालवल्या गेल्या.

आपापल्या शेतावर होणाऱ्या विविध प्रयोगांचे, उपक्रमांचे, निविष्टांचे तसेच शेतीतून घेतल्या गेलेल्या उत्पादनाचे/फायद्यांचे सातत्याने दस्तऐवज बनवण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले गेले. यामध्ये निव्वळ कमाई व पर्यावरणीय कायदे यांचाही प्रामुख्याने समावेश केला होता. या प्रयोगामध्ये झारखंडमधील देवघराची जिल्हे, पश्चिम बंगालमधील विरभूम, बांकुरा व पुरुलिया जिल्हे तसेच डोंगराळ प्रदेशातील भाग म्हणून नेपाळमधील चितवण जिल्हा व बांगलादेशमधील चितागँग जिल्हा या भागाचा समावेश होता. खालील तक्त्यातून या प्रयोगाचे फलित आपल्या लक्षात येईल.

## तब्ता

	% of farm inputs produced on farm					
% farmers in	>90%	>80%	>70%	>60%	>50%	<50%
Jharkhand 2012	0.00	4.17	20.45	22.88	16.86	35.64
Jharkhand 2013	5.26	13.23	22.27	30.78	15.53	12.93
Hilly Region 2012	0.00	0.00	8.33	20.83	25.00	45.83
Hilly Region 2013	12.36	12.36	15.73	6.74	7.87	44.94
West Bengal 2012	46.67	11.67	6.67	8.33	10.00	16.67
West Bengal 2013	93.33	0.00	3.33	3.33	0.00	0.00

## शेतावरील विविधतेचे मोजमाप

'विविधता' हा पर्यावरणीय शेती पद्धतीचा गाबा आहे. ज्या उपव्यवस्थांबद्दल अगोदर मांडणी केली त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वेगवेगळ्या वेळेत व रूपात जाणवतात पण हे मात्र वर्षभरात एकच मुख्य पीक घेतल्याने शक्य होत नाही. उपव्यवस्था म्हणजेच विविध पिके, बाग, कुकुटपालन, पशुधन, पाण्यावर आधारित उपक्रम, बायोडायोस्टर, झाडे, उत्पादनावर सामूहिक प्रक्रिया उपक्रम इत्यादी होय. उपव्यवस्थामुळे विविधतेची पातळी सरासरी ३.५ इतकी सर्वत्र आढळली. पश्चिम बंगालमध्ये ती ८ वर गेली. कारण पाण्याची उपलब्धता तेथे जास्त होती. पण झारखंड आणि इतर दोन डोंगराळ प्रदेशात सरासरी ५ उपव्यवस्थांच्या पातळीवर स्थिरावली. हे खरीप व रज्बी दोन्ही सिज्जनमध्ये घडले. उन्हाळा शुक्र असला तरी २०१४ पासून २.५४ स्रोतापासून बायोमास मिळू लागला. याचा असा फरक जाणवला की झारखंडसारख्या ठिकाणी सुरुवातीला जेथे बायोमास उत्पादनाचे एकच स्रोत होते तेथे ते ३ वर गेले, तेच प्रमाण डोंगराळ प्रदेशात ८९% वाकलेले दिसले

तर प. बंगालमध्ये ६० टक्क्यांनी वाढले. सगळीकडे २ पेक्षा जास्त उपव्यवस्थामुळे बायोमास वाढल्याचे निर्दर्शनास आले.

## निव्वळ मिळकतीत वाटा

या उपव्यवस्था निर्माण केल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत देखील विभागले जातात. सर्वसाधारणपणे पिके व भाजीपाला या दोनच व्यवस्थामधून ६५ ते ८५% उत्पन्न मिळते. ते पण निसर्गावर अवलंबून असते. परंतु ३ वर्षांच्या कालावधीत पशुधन, कुकुटपालन व मत्स्य पालनसारख्या उपव्यवस्था मूळ शेतीमध्ये आणल्यामुळे उत्पन्नासाठी पूर्णतः निसर्गावर राहण्याचे प्रमाण कमी झाले. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात २०१२ च्या खरीप सिज्जनमध्ये स्रोतानुसार उत्पन्न असे होते - ३२.२६% शेत पिकातून, १३.१२% भाजीपालातून १९.७७ पशुधनमधून, १३.२२% कुकुटपालनातून, १४.११ मत्स्य पालनातून तर १८.६०%. मूळ उत्पादनाच्या प्रक्रियेतून वेळेनुसार पशुधन व कुकुटपालनाचा हाच वाटा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. प. बंगालमध्ये शेतकरी कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाच्या ३४% वाटा मत्स्य पालनातून असतो आणि म्हणूनच पर्यावरणीय शेतीला 'आतावरण सुसंगत' शेती म्हणतात. कारण ती पद्धती वातावरण बदलावर फार अवलंबून नसते व त्यामुळे त्यामध्ये जोखीम कमी असते.

या प्रयोगात तपशीलवार माहितीच्या मर्यादिमुळे पर्यावरणीय शेतीतील जेवळ्या उपव्यवस्था वाढवल्या तेवढे उत्पन्न वाढले असा निष्कर्ष काढण्यावर मर्यादा येते. पण वेगवेगळ्या उपव्यवस्था उत्पन्नाचे स्रोत आहेत हे अन्यापैकी सिद्ध झाले व त्यामुळे एक पीक पद्धतीमध्ये वर्षांच्या ठराविक वेळेतच शेतकऱ्यांच्या हातात पैसा असतो, तसेच न राहता त्याच्या हातात वर्षभर पैसा राहतो हे पण सिद्ध झाले आहे.

निव्वळ पीक शेतीमध्ये कमीत कमी २ ते ३ तर जास्तीत जास्त ४ ते ५ विविध पिके घेऊ शकतो पण बागेमध्ये हेच प्रमाण ६ ते ७ प्रजातीपैकी जाते. पिकामध्ये तांदूळ, गह, नाचणीसारखे तुणधान्य, उडिद, तूर, मूगसारखे कडधान्य, तेलविड्या, भाजीपाला, बटाटे अशीच पिके साधारणतः घेतली जातात. यामध्ये रोजऱ्या आहारात विविधता येते. हे डोंगराळ प्रदेशात व प. बंगालमध्ये घडते. आहाराच्या गुणवत्तेसोबतच विविधतेमुळे आहारातील एकाच वस्त्रावर ताण किंवा मोठे प्रमाण राहत नाही. कारण ताटात इतर पदार्थ असल्यामुळे मुख्य पदार्थाचे प्रमाण आणोआपच कमी होते. या प्रयोगामुळे ६५० हेक्टर पदीत जमीन पिकासाठी आणली गेली व ८५० हेक्टर एक पिकी जमीन दुहेरी पिकाखाली आणली गेली. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कडधान्य लागवड सुरु केली.

## आहारातील विविधता

२०१४ मध्ये झारखंड (भारत) मध्ये आहारातील विविधताबाबत आढावा घेतला तेव्हा असे आढळून आले की सुमारे ७०% महिलांच्या आहारात



सी.एच.टी. बांगलादेश यैथील एकात्मिक देखरेख सत्र

किमान ६ प्रकारचे अन्नपदार्थ असतात. जसे की वेगवर्गीय शेंगा, दाणे व बिया, दुग्जन्य पदार्थ, अंडी व फळे तसेच पालेभाज्या इत्यादी. पण २०१५ च्या सुरुवातीला मात्र बहुतोक सगळे लोक स्टार्ट असलेले पदार्थच खात होते. भाजीपाला पिकवणारे राज्य असल्यामुळे हा फरक लक्ष वेधून घेणारा आहे. या शेती पद्धतीच्या उपच्यवस्थाचे एकमेकाकावरील अवलंबित्व त्यांचे आपसातील नाते व त्यामुळे निर्माण होणारी एकंदरच व्यवस्था खूपच सक्षम वाटते. जेवढे धागे जास्त जुळलेले असतात तितकी सक्षमता जास्त आढळते. २०११ ला जास्तीत जास्त एकच उपच्यवस्था आढळायची तेथे तीन वर्षांच्या काळात ही संख्या सरासरी ८ उपच्यवस्थावर पोहोचली. काही ठिकाणी तर ती १२ वर पोहोचली, हे प्रमाण प. बंगालमध्ये खुप आढळते. कदाचित तेथे कौटुंबिक शेतीवर जास्त भर असल्यामुळे असेल.

डॉगराळ प्रदेशात हे प्रमाण कमी आढळते. कदाचित नैसर्गिकरित्याच जंगली बायोमास उपलब्ध असल्यामुळे शेतकरी विशेष प्रयत्न करीत नाहीत. पण बायोमास पुनर्वापराचे प्रमाण योठे असल्यामुळे परस्परसंबंध वाढऱ्याची शक्यता असते. अर्धात वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रमाण कमी अधिक असते. २०१५ मध्ये साधारणतः ७७३८ किलो इतका बायोमास रि-सायकल केला गेला. अगोदरच्या बायोफार्म प्रोजेक्टमध्ये ऊर्जेचा प्रवाह केलरीमध्ये वापरला. पण यावेळी सहज कलावे म्हणून सोपाच ठेवला. या बायोमास पूनर्वापरामुळे बाहेरील निविष्टाचे प्रमाण आपोआपच कमी होते. खरीपामध्ये बायोमास पुनर्वापर करणे उत्तम. प. बंगालच्या बाबतीत फारच उत्तम. अगदी सुरुवातील गाईच्या गोठशतले गाईचे शेण. एकदाच काय तो वापर क्हायचा. पण प्रकल्प अंमलबजावणीच्या काळात मात्र यामध्ये गोमूळ, पिकाचे टाकाळ पदार्थ, जनावराचे शेण, त्यानी खाऊन राहिलेले वैरणीचे अवशेष, कोंबड्याची शीट, निंदातून जमा झालेले अवशेष इत्यादीची भर पडली. यासाठी कंपोस्टचे ढीग, खुदू, जैविक खते, नाडेप कंपोस्ट, गांडुळ खत, द्रवरूप खते, मल्चंग अशा विविध पद्धतीचा वापर झाला. या प्रकारे बायोमास वापर झाला नसता तर मातीच्या सुपिकतेसाठी बाहेरून निविष्ट घालाव्या लागल्या असत्या किंवा मातीचा पोत घसरला असता.

२०१२ मध्ये झारखांडमधील ३५% शेतकरी सुमारे ५०% निविष्ट बाहेरून घालत होते. ते २०१३ मध्ये १२% वर आले. हे हव्हूबूबू बदलत जाऊन शेतकरी ९०% निविष्ट या शेतावर निर्माण केलेल्याच वापरल लागले. प. बंगालमध्ये चांगले परिणाम दिसून आले. अबूनही यामध्ये सुधारणा करण्यासाठीचा बाबत आहे. तरी शेतकरी या बाबतीत स्वावरलंबी होत आहेत व बागारातील निविष्टावर कमी अवलंबून आहेत.

#### अन्नधान्याच्या बाबतीत वाढीच स्वावरलंबन

बहुतोक शेतकरी कुटुंबामध्ये वर्षभरासाठी कुटुंबाला पुरुल असे अन्नधान्य होत नव्हते व म्हणून त्यांना त्या बाबतीत स्वावरलंबी बनवणे हे एक आव्हान च होते. २०१३ मध्ये ४८% कुटुंबाकडे पुरुल ठेवल एवढे उत्पादन वाढले.

#### बायोमास उत्पादन

'उत्पादकता' ही केवळ विकाची मोजली जात होती. पण एकात्मिक कृषी पद्धतीमध्ये अत्र, खात्र, इंधन, बायोमास इत्यादी सर्व घटकांना समाविष्ट केले आहे. 'बायोमास उत्पादन' डॉगराळ भागात रवी सिझनमध्ये (२०१३ मध्ये १२००० किलो प्रती हेक्टर), झारखांड (२०१३ मध्ये ९००० किलो प्रती हेक्टर) असा परिणाम दिसला पण प. बंगालमध्ये खरीप सिझनमध्ये चांगला परिणाम दिसलो. (८१०० किलो प्रती हेक्टर) २०१२ च्या तुलनेत २०१३ मध्ये जमिनीवरची बायोमास उत्पादकता कमी झालेली दिसते. कदाचित त्याची कारणे कमी पडीक जमिनीमध्ये जास्त बायोमास आढळतो की ज्याचा उपयोग होत नाही.

#### काही अडथळे

पुरेशा खात्रीशीरी माहितीच्या अभावामुळे कुटुंबातील लोकांच्या कामाची उत्पादकता मोजणे कठीण गेले. परंतु पर्यावरणीय शेती पद्धतीमध्ये कष्ट जास्ती करावे लागतात हे मात्र नक्की जाणवले. विशेषतः हे कष्ट जास्त करून महिलांना पडतात. कारण गुरांचा सांभाळ त्यांना जास्त करावा लागतो. शिवाय शेतकरील बरीच कामे त्यांना करावी लागतात. त्यामुळे लिंग समानतेचा मुद्दा या कृपी पद्धतीमध्ये अंतर्भूत करणे महत्वाचे आहे. यामध्ये कुटुंबातील लोकांना इतरांच्या शेतावर किंवा इतरत्र मजुरी करण्याच्या ऐवजी स्वतःच्या शेतावर जास्त दिक्षा काम करावे लागते. अनेक शेतकऱ्यांनी या बाबीकडे खुपच सकारार्थी नजरेने पाहिले.

#### बदलणारी प्रवृत्ती

पर्यावरणीय कृपी पद्धतीचे परिणाम, विविध निकषाच्या आधारे मोजताना शेतकऱ्याच्या लक्षात हे आले की या पद्धतीचे 'मिळकाती' शिक्षाव बेरेच केवळगाळे फायदे आहेत. या सबूते मोजाप व दस्तऐवजीकरण करण्यासाठी त्यांना ज्या गोष्टी शिकवल्या त्यांच्या प्रवृत्तीमध्ये बदल घडताना आढळला आणि केवळ धानाची एकपिकी शेती करण्यापासून ते अलिप्त झाले आणि एकात्मिक पद्धती आत्मसात केली. ज्यांनी त्याची शेतकरी डायरी टेवली, स्वतःच्या शेताचा विकास जोखून पाहिला ते सर्व ही पद्धती आता सातल्याने अवलंबत आहेत. अगदी सोप्या पद्धतीने माहिती मिळवावची व सोप्या पद्धतीने तिचे गोजाप करायचे, विश्लेषण करायचे व समजून घ्यायची या प्रक्रियामध्ये शेतकरी सहभागी झाले आणि त्यातून शेतापासून शेताव्यवस्थेकडे त्याची प्रवृत्ती बदलली.

#### Anshuman Das

Programme Manager  
Welthungerhilfe India.  
E-mail : anshuman.das@welthungerhilfe.de

मराठी अनुवाद : श्री दत्ता पाटील

Source : Farm to Systems – Where is our measuring tape?  
LEISA India September 2016.



संटेला - एशियाटिका

## दृष्टीपालिकडची उत्पादने

**Chandrashekara U.M. and Reshma P. K.**

अशी काही पिके आहेत की ज्यांची लागवड केल्या जात नाही. परंतु ते खाण्यायोग्य असतात. ज्यात मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे व औषधीय गुणधर्म असतात. या पिकांना हृषीपालिकडची उत्पादने म्हणता येईल. अशी पिके कुटुंबाच्या उत्पन्नासोबतच आपल्या पोषणासाठी आवश्यक अन्न घटकेसुद्धा पुरवितात.

जेगमध्ये असलेल्या १२००० खाण्यायोग्य वनस्पतीपैकी फक्त १५ पिके(वनस्पती), १०% जगाचे खाद्यान्न पुरवितात. भात, मक्का व गहू ही तीन पिकेही एकूण खाद्यान्नाच्या २/३ पुरवठा करतात. आज बहुतांश समाज हा त्यांच्या खाद्यान्नासाठी शेतीवर अवलंबून आहे. परंतु याचा अर्ध असा नाही की सर्व अन्न हे फक्त शेतीतूनच मिळते. सर्व कृषी जमिनीत मूऱ्यव पीक न मानलेल्या काही वनस्पती आढळतात. त्यांपैकी काही खाण्यायोग्य आहेत. या खाण्यायोग्य व पिके नसलेल्या वनस्पती या कौदुंबिक उत्पन्नासोबत आवश्यक जिहैटीमन्स व खनिजांच्या पुरवठासाठी आपल्या आहारात अतिशय महत्वाचा आहेत. म्हणूनच या न लागवड केलेल्या वनस्पतीना शेतीतील 'हृषीपालिकडची उत्पादने' असे म्हणतात.

खाण्यायोग्य पिके नसलेल्या वनस्पती केल्याच्या परस्बागेत असतात व त्याचा सतत वापर करणारे लोक आहेत. हे समृद्ध विविधतेचे एक चांगले उदाहरण आहे. उदाहरणार्थ मलापुरम गिल्हात अभ्यासासाठी निवडलेल्या ४८ परस्बागेपैकी बागेत खाण्यायोग्य औषधी व झुडपांच्या २७ प्रजाती आढळल्या. या २७ पैकी २२ वनस्पतींची पाने खाण्यायोग्य होती तर

उरलेल्या ५ वनस्पती संपूर्ण खाण्यायोग्य होत्या. या अभ्यासात असे आढळून आले की सेंटेला एशियाटिका (Centella Asiatica), ऑक्सासालिस कॉरनिक्युलाटा (Oxalis Corniculata), फायलॅन्थस युरिनीरिया (Phyllanthus Urinaria), पोच्युराका ओलिरीसिया (Portulaca Oleracea), सेना ऑसिडेंटालिस (Senna Oxidental) व सेना टोरा (Senna Tora) अतिपरिचित असलेल्या वनस्पती या त्यांच्या परस्बागेत नैसर्जिक पुनरुत्पादन व लवकर वाढ होण्यासाठी प्रसिध्द आहे.

त्यांचा वाढीव विस्तार हे दर्शवितो की ते त्यांच्या अन्न व औषधीय गुणधर्मासाठी ओळखल्या जातात. हेसुद्धा आढळून आले की परस्बागदार या अधिक वनस्पती गोळा करण्यासाठी दोन पद्धतींचा अवलंब करतात, डदा. ते या वनस्पती जसे - आलटरमॅन्थेस बेंडुझिकियाता, आलटरमॅन्थेरा पंजेस, अंमरथस काडडथस, अंमरथस स्पिनोसस, डिपलॅंझियम एस्क्युलेन्टम, सेना ऑसिडेंटालिस व सेना टोरा गोळा करण्यासाठी विशेष भ्रमण करतात. तर दुसरीकडे ते सहज फिरताना काही वनस्पती जसे सेंटेला एशियाटिका, ऑक्सिसलीस कॉरनिक्युलाटा व फायलॅन्थस युरिनीरिया या गोळा करतात.

हे येथे नमूद करू शकतो की बहुतांश भराना हे माहीत होते की या सर्व २७ वनस्पती पोषक तत्वांनी भरपूर आहेत. तुकत्याच केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट द्वारे त्यांच्या पोषक तत्वांच्या अभ्यासापूर्वी त्यांचे असे कोणतेही शास्त्रीय विश्लेषण करण्यात आले नव्हते.

खाण्यायोग्य लागवड न केलेल्या अशा वनस्पती या अनेक पोषक तत्वे जसे प्रथिने, तंतू, भेद व खनिजे यांचा चांगला स्त्रोत आहे व त्यांच्यात आवश्यक पोषक तत्वे ही व्यावसायिक हष्करा लागवड केलेल्या भाजीपाल्यापेक्षा जास्त प्रमाणात आहेत.

तला ३.१ - अभ्यासातील समवेत दारण्याचे कांगडे तुळनात न वेळेला असल्यानंतर माझेही ताके या सकाऱे झाल (फिलो. ईन्डीजे इं)

उपलब्ध रस (एकलव रस)	सामान्य व्यापक रस	प्रति	सारी	मेरे	सामान्य	कैरिया	संग.
अमरासांव वेंडिंग (वेंडिंग)	सार मेंटो तक फील्ड वेंडिंग	५२.३	२,७१३	३१.३	६६.२	४.१	०.१
सेंट एंथेलिया (पुष्टीलिया)	मधुमध्य, ग्राही, नंगील, इन-नंगील कृष्णद्वारा, वेंडिंग दिल्ली	४८.६	२,२१८	३३.२	७०.१	५.३	०.१५
संत विनेश (हार्ड्स्ट्रु)	विनेश व्यापक व्यापक, वेळे व्यापक व्यापक व्यापक, ग्राही, नंगील, वेंडिंग, विनेशव्यापक कृष्णद्वारा, विनेश व्यापक,	५१.३	२,२१५	३१.०	२०.४	४.१	०.१५
विजेकिल लक्ष्मीन (कुमारी)	हेंड्स, लिंगा	५८.३	२,२१०	३१.६	५३.६	१८.३	०.५
वैशिष्ठिन वेंडिंगलिया (विंगलिया)	विंगलिया व्यापक, वेंडिंग, व्यापक, व्यापक, वेंडिंग, वेंडिंग, व्यापक, वेंडिंग	४८.३	२,२११	३३.७	३३.८	४.३	०.१
वासवेन वृंदावी (विंगलिया)	वृंदावी, वृंदावी - व्यापक, व्यापक, व्यापक, वृंदावी व्यापक, व्यापक	५२.१	२,२१५	३१.६	६६.६	५.३	०.१५
वेंडिंग वेंडिंगलिया (विंगलिया)	व्यापक व्यापक, वृंदावी व्यापक, व्यापक वृंदावी, वृंदावी, वृंदावी, वृंदावी	५१.३	२,२१३	३१.१	६६.३	५.३	०.१५
वेंडिंग वेंडिंग (वेंडिंग)	विंगलिया व्यापक व्यापक, व्यापक - व्यापक व्यापक-व्यापक-व्यापक - व्यापक, व्यापक, व्यापक	५१.३	२,२१५	३१.२	५५.२	११.१	०.१५
वेंड वैंडिंगलिया (विंगलिया)	वैंडिंगलिया, वैंडिंग, वैंड	५१.३	२,२१०	३१.२	५०.१	६.१	०.१५
वेंड वेंड (व्यापक)	वेंड, वैंड, वैंड, वैंड, वैंड, वैंड, वैंड, वैंड, वैंड, वैंड, वैंड, वैंड, वैंड, वैंड, वैंड, वैंड	५१.३	२,२११	३१.२	५०.१	११.१	०.१५
वैंड स्मृतिलियम (स्मृति व्या)	वैंड वैंड, वैंडलिया, वैंडलिया, वैंडलिया, वैंडलिया, वैंडलिया, वैंडलिया, वैंडलिया	५१.३	२,२१२	३१.१	५०.१	१२.५	०.१

येथे नमुद करणे महत्वाचे की या २७ वनस्पती मध्ये भरपूर पोषक तत्व असल्याचे लोकांना माहीती होते पण त्या बद्दलचा कोणताही शास्त्रीय अभ्यास झालेला नव्हता. अगदी अलिकडे केरळ वन संशोधन संस्थेने अशा अभ्यासाचा प्रयत्न केला त्यानुसार त्यातील ११ वनस्पतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषक तत्वांचा तपशिल पुढील तक्त्या मध्ये दिला आहे.

प्रथिन आपल्या शरीरपेशीच्या वाढीसाठी व देखभालीसाठी आवश्यक असतात. राष्ट्रीय पोषण संस्थान या भारतीय संस्थेनुसार प्रति मानसी प्रति दिवशी प्रथिनांची आवश्यकता ही ६० ग्रॅम आहे. प्रस्तुत अभ्यासानुसार ज्या वनस्पतीच्या १ ग्रॅम खाण्यायोग्य भागात १९.३ मिली ग्रॅम ते ५४.३३ मिलीग्रॅम एवढे प्रथिने आहेत. त्या क्लिओम विस्कोसा (Cleome Viscosa), डिप्लाशियम एस्कुलेन्टम (Diplazium Esculentum), रेमुसटिया व्हिविपारा (Reniusatia Vivipara) व आल्टरनेनथेस बेट्टिक्सियाना (Alternanthera Bettzickiana) या वनस्पतींचा समावेश होतो. हे सुद्धा आढळून आले आहे की या वनस्पतीमध्ये सामान्य पालेभाज्या जसे - पालक, लेट्युस वा कोबीपेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने असतात.

मानवी शरीराला मज्जातांतू व मेंदूच्या व्यवस्थित कार्यप्रणालीसाठी चरबीच्या स्वरूपात ऊर्जेचा संग्रह लागतो. सर्वसाधारणत: सामान्य पालेभाज्यामध्ये चरबी ही अतिशय कमी प्रमाणात असते. अभ्यासलेल्या २७ प्रथातीपेकी रेम्युसटीवा व्हीविपारा (Remusatia Vivipara) व क्लिओम विस्कोसा (Cleome Viscosa) यामध्ये जास्त चरबी (०.०१५ - ०.०१६ मिलीग्राम प्रति ग्राम) आढळते. या चरबीच्या घटकांचे प्रमाण हे प्रचलित भाजीपाल्यात आढळणाऱ्या घटकांसारखेच आहेत. तंतुमय पोषकतत्वे हे पचनक्रिया सुधारण्याचे कार्य करतात. राष्ट्रीय पोषण संस्थेच्या पुस्तिकेनुसार दररोज आपल्याला २८ - ३५ ग्रॅम तंतुची गरज असते. अभ्यास



केलेल्या सर्व प्रजातींमध्ये तंतू मोठ्या प्रमाणात आढळल्या. ज्यात डिप्लाशियम एस्कुलेन्टमध्ये सर्वात जास्त ४९.८ मि.ग्रॅम /प्रति ग्रॅम एवढे तंतू आढळले. त्यामुळे या वनस्पतीच्या १०० ग्रॅम पानांपासून बनविलेल्या अन्नामध्ये आपल्या शरीराला लागणाऱ्या तंतुच्या एकूण गरजेच्या ९ - १२% तंतू पुरविण्याची क्षमता आहे.

मानवी शरीराला दररोज स्नायूच्या व मज्जातंतुच्या कार्यक्षमतेसाठी १ ग्रॅम कॅलिशियमची गरज असते. अभ्यासलेल्या प्रजातींपेकी डिप्लाशियम एस्कुलेन्टम (Diplazium Esculentum) व टॅलिनम स्मुनिफोलियम (Talinum Cuneifolium) यामध्ये कॅलिशियम हे खनिज जास्त प्रमाणात आढळले. (१२.६ ते १३.३ मिली ग्रॅम/प्रति ग्रॅम) तसेच जवळणास शरीरात रक्त तयार होणे व प्राणावायूच्या वहनासाठी प्रति मानसी प्रति दिन १८ मिली ग्रॅम लोहाची गरज असते. २७ प्रथातीपेकी टॅलिनम स्मुनिफोलियम (Talinum Cuneifoliam) मध्ये सर्वात जास्त (०.८ मिली ग्रॅम प्रति ग्रॅम) लोह आढळले.

या अभ्यासातून हा निष्कर्ष निघतो की खाण्यायोग्य परंतु लागवड न केलेल्या विविध वनस्पती या शरीराला आवश्यक महत्वाचे अन्न घटक जसे - प्रथिने, चरबी, तंतू, व खनिजे यांचा चांगला स्रोत असून त्यांची पौष्टिकता ही व्यावसायिकरित्या लागवड केलेल्या विविध भाजीपाला फिकांपैक्षा जास्त आहे. यापैकी बहुतांश प्रजातीत औषधीय गुणधर्म आढळतात. तेळ्हा त्यांच्या सेवनाने कुपोषणाच्या समस्येवर अतिशय कमी खर्चात मात करता येते. त्यामुळे या कमी ओळख असलेल्या वनस्पतींना प्रसिद्धी, प्रबंधन व नियमित वापरामुळे अन्न व पोषणाच्या सुरक्षिततेसोबतच ग्रामीण परिसरातील वनस्पतींची जैवविविधता वाढण्यास मदत होईल.

#### U M Chandrashekara

Scientist in charge

Kerala Forest Research Institute Sub Centre,  
Nilambur P.O. Malappuram, Kerala-679 329

Email : umchandra@rediffmail.com

मराठी अनुवाद : श्री लक्ष्मीकांत पदोळे

Source : Hidden harvests – LEISA India June 2016.

# लहान शेतकऱ्यामध्ये बाजाराशी वाटाघाटी करण्यासाठी क्षमता वृद्धी

Debaranjan Pujahari and Aarti Dayal

माहीती ज्ञान व बाजारातील संधी उपलब्ध करून देऊन छोटगा छोटगा शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यामध्ये टेक्नोसर्व ह सारख्या स्वयंसेवी संस्था महत्वाचे योगदान देत आहेत. त्यांच्या विविध प्रयोगाद्वारे विहार मधिल लहान शेतकऱ्यांना, जे शेतकी कंपनीचे भागीदार आहेत, बाजाराशी एकत्री वाटाघाटी करण्याच्या प्रक्रियेत त्यांची ताकत बाढल्याचे निर्दर्शनास आले.

पुरिंया जिल्हा विहार राज्यामधील मक्याच्या पट्ट्यामध्ये वसलेला त्याची ओळख सर्वांत जास्त मक्याची उत्पादकता असलेला जिल्हा अशी आहे. ४ टन प्रती एकर ही भारतामध्ये सर्वांत जास्त विक्रीमी उत्पादकता आहे. बहुतांशी शेतकी हे छोटे व सिमांतीक शेतकी आहेत. उत्पन्न सरासरी जमीनधारणा १.३९ एकर आहे. या शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक मका आहे. एकूण उत्पादनांपैकी ९०% उत्पादन हे बाजारामध्ये विक्री योग्य आहे. परंतु या शेतकऱ्यांना मोठे बाजार उपलब्ध नाहीत. मोठी घंडी उपलब्ध नसल्यामुळे शेतकी आफला माल विकण्याकरिता मध्यस्थावर अवलंबून आहेत. मध्यस्तांची साखळी ही खूप मोठी असून गावामधील माल जमा करण्याच्या हे सर्व त्यामध्ये एजेंटपासून तर अडते, दलाल, मोठे व्यापारी जे माल देशामध्ये इतर ठिकाणी विक्री करतात. प्रत्येक साखळीमधील कमिशनमुळे शेतकऱ्यांना मिळणारी किंमत ही कमी होत जाते. याव्यतिरिक्त गावामध्ये मालाचे मोजपामधील फसवणूक व अंदाजे वर्गवारीमुळे प्रति विक्रीटल ६० ते ८० रुपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील झालेल्या बदलामुळे बाजारामधील सोयीसुविधा व व्यापारी नियम कोसळले आहेत. बहुदा शेतमालाची किंमत हे मोठे व्यापारी उरवितात. मालाची गुणवत्ता ही केवळ बघून उरविल्या जाते ना की मापक यंत्राच्या आधारे, मार्केटमधील हे मध्यस्थांचे जाळे तसेच चुकीच्या पढती यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मालाची किंमत ही खूप कमी मिळते.

## कृषक कंपनी अंतर्गत माहीला शेतकऱ्यांचे सघटन

छोटे व अत्यल्प शेतकऱ्यांना वरीलप्रमाणे येण्याच्या अडवणी लक्षात घेऊन विहार राज्यामध्ये जागतिक बैंकच्या साहाय्याने जिवीका कार्यक्रम जो विहारच्या ग्रामीण भागामध्ये गरिबी कमी करण्याच्या हेतूने सुरु करण्यात आला, त्या अंतर्गत समभागाच्या माध्यमातून आयांक शेती उत्पादक कंपनी लिमिटेड (AAPCL) ची स्थापना करण्यात आली. संस्कृतमध्ये जिवीका म्हणजे जीवनाधार, हा कार्यक्रम ग्रामीण विहारमध्ये विहार रुरल लाईव्हलीहूड प्रोमोशन सोसायटी (BRLPS) अंमलबजावणी करीत आहे. ही विहार शासनाची स्वतंत्र संस्था आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोती अभियान सुरु असून सदर सोसायटी याअंतर्गत नियुक्त केलेली आहे.

आयांक (AAPCL) कंपनीची स्थापना कंपनी कायदा २००२ अंतर्गत



आयांक कंपनीची आवंटी व अभियानी महिला सदस्य, शाकिता खानान नोव्हेंबर २००९ मध्ये झाली. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पुरिंया जिल्ह्यामध्ये असून कंपनीचे भाग भांडवू ५ लाख रुपये आहे. १० रुपयाचा एक भाग याप्रमाणे छोटगा व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५०,००० भाग वितरित करण्यात आले. मुख्यत: सर्व भागधारक पुरिंया जिल्हातील घामदाह तालुक्यात राहणारे आहेत.


आयांक कंपनीची स्थापना जरी २००९ मध्ये झाली तरीमुद्दा कंपनी क्रियाशील नव्हती. कंपनीमधील बहुतेक उत्पादक गट बंद स्थितीमध्ये होते. विहारमध्ये प्रामुख्याने महिला उत्पादक या छोटगा व अत्यल्प शेतकी म्हणून गणल्या जातात. त्यामुळे उत्पादित केलेल्या मालाची स्वतंत्र विक्री करून व जास्त भाव मिळवणे हे त्याच्या क्षमते बाहेरचे आहे. या उत्पादक गटामध्ये प्रामुख्याने विक्री कौशल, व्यापार्यांसोबत वाटाघाटी क्षमतांचा अभाव असल्याकारणाने त्यांना जास्त जोखीम तसेच नुकसान सोसावे लागे. याचाच परिणाम म्हणून गटामधील सदस्यांना कधीच सामृहिक विक्री व्यवस्थेची ताकद कळली नाही.

## भागीदारी तून नवीन प्रयोग

वरील गरजांची पूर्ती लक्षात घेता जिवीका व टेक्नोसर्व इंडिया यांनी भागीदारीमधून डिसेंबर २०१४ मध्ये तांत्रिक साहाय्य प्रकल्पास सुरुवात केली. टेक्नोसर्व ही ना नफा तत्त्वावर गरीब लोकांना बाजारामधील संधी व



आर्यांक कंपनीच्या महिला सदस्य आणला उद्देश वाढविण्याच्या प्रयत्नात



डिजिटल आर्द्रता मोजमाप मशीन

माहिती देण्याचे कार्य करते. बिल अॅण्ड मिलिंडा गेट फार्मेशनच्या सहकाऱ्याने सुरु झालेल्या प्रकल्पाचा उद्देश हा जिवीका सदस्यांच्या क्षमता वृद्धिगत करणे. मूळ खासखाली विकसीत का नको करणे. बिहारमधील दोन जिल्ह्यांमधील महिला शेतकऱ्यांना बाजारभिमुख शेतकरी उत्पादक संस्था निर्माण करून त्यांना तांत्रिक साहाय्य तसेच त्यांच्या लांब पल्लाच्या विकासाचा आराखडा तयार करणे असा होता वरील उद्देश पूर्तीकरिता टेक्नोसल्वने पुर्णिया जिल्ह्यामध्ये पथदर्शी सामूहिक शेतमाल संपदन व विक्री ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीचे भाव मिळतील. व राष्ट्रीय स्तरावरील कमोडिटी एक्सचेंजच्या माध्यमातून मोठ्या व्यापार्यात थेट विक्री करण्याचा प्रयत्न केला. वरील उद्देश पर्टी करिता टेक्नो सव्हने पूर्णिया जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला जास्तीचे भाव मिळावेत म्हणून पथदर्शी सामूहिक शेतमाल संपदन व विक्री तसेच राष्ट्रीय स्तरावरील कमोडिटी एक्सचेंजच्या माध्यमातून थेट मोठ्या व्यापार्यात विक्री करण्याचा प्रयत्न केला."

पुर्णिया जिल्ह्यामध्ये उत्पादक गटाचे प्राथमिक आकलनाच्या आधारे पीक स्थिती दर्शक तक्ता तसेच उत्पादन पश्चात आव्हाने याबाबत टेक्नो सर्वहच्या माध्यमातून आर्यांक कंपनीस शेतमालाचे संकलन व एकत्रित विक्रीचे मांडेल, ज्यामुळे मध्यस्थांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल व पर्यायाने शेतमालाचे भाव जास्त मिळायास सुरुवात होईल, उधे केले. तसेच उत्पादक कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वजन काटा वापरण्यास सुरुवात होईल. व शेतकऱ्यांची चिंता पुर्ण कमी होईल असे व्यवसायिक मांडिल उधे केले.

जिवीकाच्या संस्थान्यक संरचनेचा वापर करून आर्यन कंपनीने ६० लाख खेळते भांडवल उधे केले. मक्याची खेरेदी तसेच विक्री करण्याकरिता ०.६% प्रती महिना या दराने लोन मिळविले. आर्यनच्या सदस्यांना मक्याचे उत्पादन पश्चात तंत्रज्ञानामध्ये पारंगत करून प्रमाणित वजन तसेच प्रतवारी पद्धती आर्द्रता मापक यंत्र, इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांचा वापर, एकूणच मका खेरेदी विक्री व्यवसाय ठळक बाबी

खेरेदी-विक्री प्रक्रियेमध्ये पारदर्शकता याची याकरिता प्रशिक्षित केले. भारतामधील मुळ्य खेरेदीदारापर्यंत पोहचणे सुलभ व्हावे म्हणून ई बाजार प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल प्रमाणित गोडावूनमध्ये साठकून रोखे विक्री तसेच धविष्यकालीन बाजारव्यवस्था इत्यादीद्वारे जास्तीत जास्त भाव मिळावा म्हणून विक्री व्यवस्था केल्या गेली. या पद्धतीने आर्यन कंपनी भारतामधील सर्वप्रथम NCDEX सोबत नोंदणीकृत झालेली कंपनी झाली.

२०१५ मध्ये ३०० महिला शेतकऱ्यांनी २०१६ मध्ये ८१८ महिला शेतकऱ्यांनी आर्यन कंपनीच्या माध्यमातून मक्याची विक्री केली. मक्याच्या मापील दोन हंगामाची खेरेदी विक्री व्यवसायाची आकडेवारी खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे.

वरील लाघांच्या व्यतिरिक्त कंपनीच्या सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होकल व्यवसाय कसा पारदर्शी करावा हे समजावे ह्यातूनच संघटितपणे स्थानिक खेरेदीदारास भाव/जाव/वाटाघाटी करण्यास सुरुवात झाली. तसेच साध्या काटायाएकजी इलेक्ट्रॉनिक काटा, आर्द्रता यंत्राचा वापर याबाबत आप्रव्ही सर्वजन झालेत.

ई प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे सदर कंपनी राष्ट्रीयकृत खेरेदीदारासोबत जोडली गेली. ज्यामुळे मालाच्या चुकाच्यामधील धोके कमी होण्यास मदत झाली.

विक्री झाल्यानंतर ३ ते ५ दिवसामध्ये चुकारे देण्यास सुरुवात झाली व त्याचा परिणाम म्हणून शेतकरी वेळेवर कर्जाचे हन्ते परतेफड करू लागले.

उत्पादक कंपनीने उत्पादित मका जिवीका मका या व्यापारी नावाने विक्री केला. त्यामुळे तसेच उच्च गुणवत्ता यामुळे बराचसा व्यापारी वर्ग त्याकडे आकर्षित झाला. उत्पादक गटाकडे उपलब्ध असलेल्या आर्द्रता मापक यंत्रामुळे गटामधील सदस्यांना माल सुकवणे... तसेच 'अ' दर्जाचे मकाची प्रतवारी करणे शक्य झाले.

2014-15 Season	2015-16 Season
1014 MT maize procured	3064 MT of maize procured
AAPCL revenue 1.28 cr; net profit 0.09 cr	Total revenue earned by the PC till end July is 75 Lacs
11.46% incremental revenue to farmers	Average price offered to PG members who sold maize to AAPCL 13.6% higher than the previous year
70% profit distributed as patronage bonus to members	INR 3.49 Crore transferred in account of 818 members from 27 PGs
Additional return of INR 109 per quintal due to patronage bonus	138% increase in the member's participation in maize selling to AAPCL compared to last year



इलेक्ट्रॉनिक मापन यंत्रामुळे योगणीमध्ये पारदर्शिता आली  
इलेक्ट्रॉनिक व्यापार मंच च्या वापरामुळे कंपनी ग्राहीय  
पातळीवरील खोरेदी दारासोबत जोडणी केली ज्यामुळे मालाच्या  
चुकान्याची दिरंगाई घांबली.

#### मुझफरपूरमध्ये विस्तार

मे २०१६ मध्ये जिवीकाने टेक्नो सर्वच्या साहाय्याने मक्क्यासोबतच लिंची व भाजीपाला बाजारव्यवस्था कार्य सुरू केले ज्यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकरी थेट बाजारासोबत जुळल्या गेलेत, हे सर्व करण्याकरिता प्राथमिक स्तरावर समर्पण जिवीका महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड मुझफर कंपनीस सक्षम करण्यात आले. कंपनीने ६१२० किलो लिंची फलांची खोरेदी २०१६ हंगामामध्ये केली, त्यापैकी ४००० किलो फले मुंबई, अहमदाबाद, बंगलोर स्थित मार्केटमध्ये विकलीत. उत्पादक कंपनीस लिंची व्यवसायामधून ५ लाख निव्वळ महसूल जमा झाला. ज्यामध्ये ८% निव्वळ नफा होता. या व्यवसायामध्ये प्राथमिक स्तरावर शेतकऱ्यांचा सहभाग जरी कमी असला तरी थेट खोरेदीच्या माण्यमातृन शेतकऱ्यांना १६% वाढीव किंमत मिळाली व करारबद्द शेतकऱ्यास अधिकची किंमत तसेच हमखास भाव प्राप्त झालेत.

भाजीपाला साखळीमध्ये ५ मेट्रिक टन (किंमत १.५ लाख रुपये) भाजीपाला साक्रा ताळुक्यामधील उत्पादकांकडून थेट यिंग बाजारमध्ये पुरवठा करण्यात आला आणि तेही फक्त आंगष्ट २०१६ या एकाच महिन्यामध्ये.

#### पुढील वाटचाल

पुढील वाटचालामध्ये आयोक कंपनी फक्त मक्क्यावरच भर न देता आलू, आणि केळी या शेतमालावर पण देईल. भर तसेच समर्पन कंपनी आपला व्यवसाय लिंची व भाजीपाला मूल्य वर्धन तसेच दाळी यामध्ये व्यवसाय विस्तारित करेल. दोन्ही कंपन्यांनी सदस्यांच्या मागणीमुळे निविष्टा (खाते) पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

#### लाभार्थी वचन /अनुभव

“आतापासून मी माझे उत्पादन नेहमी उत्पादक कंपनीलाच विकेल.”

शकिला खातुन ही पुरिंया जिल्ह्यामधील कुकरून गावाची रहिवासी, ४० वर्ष वर्षे व ११ सदस्य असलेल्या संयुक्त कुटुंबाची महिला सदस्य, त्यांच्या कुटुंबाकडे ८ एकर शेती असून त्यावरच कुटुंब अवलंबून आहे. ८ एकरांपैकी ९३% केत्रावर मवक्याची पेरणी, कुटुंबापुरते गहुचे उत्पादन खरीप हंगामामध्ये ५५% केत्रावर घान लागवड करून त्याची स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री होत असे. चक्रीवादळाच्या तडाख्यानंतरसुद्धा चालू वर्षी २७.७ मेट्रिक टनाचे उत्पादन झाले. मागण्या वर्षांपैकी ती मुश्ताक नावाच्या स्थानिक व्यापाराला ती आपले उत्पादन विकायची. जो त्यांच्या घरून स्वतःच भाव ठरवित असे. आद्रीतेच्या नावाखाली प्रति विवेटल ७ ते ८ किलो उत्पादन हे जास्त घ्यायचा. इतराप्रमाणेच शकिलाने पेरणीच्या हंगामामध्ये मुश्ताककडून कर्ज घेतल्यामुळे मुश्ताकला माल विकण्याखोरीज शकीलाकडे दुसरा पर्याय नव्हता.

मार्च २०१५ च्या पहिल्या आठवड्यामध्ये शकिला अन्नपूर्णा उत्पादक गटाच्या बैठकीमध्ये सहभागी झाली. तसेच ती त्या गटाची सदस्यसुद्धा झाली. बैठकीमध्ये चालू वर्षी उत्पादक गट मक्क्याची खोरेदी करून कंपनीस विक्री करणार असल्याचे तिला समजले. जिवीका व टेक्नो सर्व इंडियाने आयोजित केलेल्या सर्व बैठकांमध्ये ती सहभागी झाली व सर्व प्रक्रिया समजून घेतल्यानंतर गटामधील इतर सदस्यांमध्ये त्यांचा प्रचार-प्रसार केला.

टीमने सांगितल्याप्रमाणे तिने मक्क्याच्या कापणी पश्चात तंत्रामध्ये विशेष काळजी घेतली व त्याचाच परिणाम म्हणून तिने उत्पादित केलेला सर्वच्या सर्व मका ‘अ’ दर्जाचा म्हणून उत्पादक गटाने खोरेदी केला. आद्रीतादर्शक यंत्र, इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर तसेच चुकारा तीन दिवसाच्या आत घेत तिच्या बैंक खात्यामध्ये जमा झाला इत्यादी पारदर्शी सुविधामुळे च शकिलास आपले सर्व उत्पादन उत्पादक गटास विक्री करणे भाग पडले. १००३ रु. प्रती विवेटल सरासरी किंमत तिला मिळाली. जी ६% नी पूर्वीपक्षा अधिक होती. कंपनीची भागधारक असल्यामुळे तिला वर्षाची शेवटी लाभांशसुद्धा मिळेल. या सर्वांमुळे ११.३% नी तिला जास्तीचे भाव मिळाले.

आयोक ने पुढील ३ वर्षांमध्ये १०,००० शेतकरी भागधारक तसेच १०० कोटी रुपयाचा व्यवसायाचे लक्ष निश्चित केले आहे.

कंपनीमधील सर्वच सदस्यांनी सामूहिक विक्रीमुळे शेतकऱ्यांची पत वाढीस लागल्याचे मान्य केले. त्यांना आपण शेतकरी उत्पादक कंपनीचा भाग असल्याचा अधिमान आहे. तसेच कंपनीच्या विस्ताराकरिता त्यांनी आराखडा तयार केला आहे.

**Debaranjan Pujahari**  
Associate Practice Leader

**Aarti Dayal**  
Manager, Communications and New Program Development  
**TechnoServe India**

B1-201, Centre Point, Opposite Bawla Masjid  
243ANM Joshi Marg, Lower Parel (E) Mumbai-400 013

मराठी अनुवाद : श्री सुरेश लुले

Source : Enhancing the power of negotiation of small farmers – LEISA India December 2016.